

Motilal Oswal Financial Services Limited

CIN: L67190MH2005PLC153397 Regd. Off.: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road,

Opp. Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai – 400025 Board: +91 22 7193 4200 / 4263

Fax: +91 22 5036 2365

December 9, 2021

BSE Limited

P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001

Security Code: 532892

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E),

Mumbai - 400051

Symbol: MOTILALOFS

Sub: Copy of Advertisement published in Newspapers with respect to Corrigendum to the Notice and Advertisement for National Company Law Tribunal Convened Meeting of the Equity Shareholders of the Company

Dear Sir/Madam,

This is with reference to our earlier letter(s) dated November 15, 2021 and November 16, 2021 regarding intimation of Meeting of Equity Shareholders ("Meeting") scheduled on **December 16, 2021 at 04.00 p.m. (IST)** through Video Conferencing ("VC") to approve the Scheme of Arrangement and copies of advertisement published in Business Standard and Navshakti on November 16, 2021 with respect to said Meeting of the Company, pursuant to the order dated October 26, 2021 passed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("NCLT") under sub-section (1) of Section 230 of the Companies Act, 2013 ("Act").

However, in the copy of the Order dated October 26, 2021 uploaded on the website of NCLT, the date of the meeting of the Equity Shareholders of the Company to be convened was erroneously mentioned as December 9, 2021 instead of December 16, 2021 and accordingly the Company subsequently sought the corrigendum order dated November 30, 2021 from NCLT. Thus, the Notice and the Advertisement should be read with Order dated October 26, 2021 and corrigendum order dated November 30, 2021 issued by NCLT, thereafter, rectifying the meeting date of Equity Shareholders to **December 16, 2021**.

Accordingly, pursuant to the provisions of Regulation 30 read with Para A of Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") (as amended from time to time), please find enclosed a copy of Corrigendum to the Notice and Advertisement published in Business Standard and Navshakti on December 9, 2021, with respect to said Meeting.

The said copies of advertisement(s) are also available on website of the Company at www.motilaloswalgroup.com.



Motilal Oswal Financial Services Limited

CIN: L67190MH2005PLC153397 Regd. Off.: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road,

Opp. Parel ST Depot,

Prabhadevi, Mumbai – 400025 Board: +91 22 7193 4200 / 4263

Fax: +91 22 5036 2365

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Motilal Oswal Financial Services Limited

Kailash Purohit Company Secretary & Compliance Officer Encl: As above

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT: we are verifying the title of M/s. Swastik Developments, a partnership firm registered under the provisions of Indian Partnership Act, 1932, and having its office at 110 Ambika Complex, Navghar, Vasai (East), District Palghar - 401210 represented through its partner Mr. Sushil Jain ("Owner") for the purpose of selling, conveying, transferring and assigning all of their right, title and interest in the property more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as "the Property") in favour o

All persons having any claim in respect of the Property or any part thereof as and by way of sale, development rights, power of attorney, TDR rights FSI Rights, exchange, mortgage, gift, allotment letters, lien, trust, lease possession, inheritance, easement or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned at their office at 'One BKC', Unit No. 816, C Wing, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051, within 15 days from the publication of this Notice otherwise, the same, if any, will be considered as waived.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: **ALL THAT** pieces or parcels of plot of land bearing No. 5 admeasuring approximately about 999 Sq. mtrs. (Nine Hundred and Ninety Nine) square metres situated on larger land bearing Survey No. 30, Hissa No. B admeasuring about 1.46.7 (One point Forty Six point Seven) Hectares plus 0.49.6 (Zero point Forty Nine point Six) Hectares of pot kharaba land, tota admeasuring about 1.96.3 (One point Ninety Six point Three) hectares (equivalent to 19630 sq. mtrs. (Nineteen Thousand and Six Hundred and Thirty) square meters) lying and being at Village Gokhivare, Taluka Vasai, within the limits of Registration District of Vasai Virar at District Palghar, along with an industrial building standing thereon comprising of ground plus 2 (Two) upper floors and consisting of 3 (Three) Galas admeasuring in aggregate about 11760 sq. ft. (Eleven Thousand Seven Hundred and Sixty) square feet of RERA Carpet Area. The larger land is bounded as follows: On or towards East : by Survey No. 30A; On or towards West: by Survey No. 29; On or towards North: by Survey No. 28; On or towards South: by Survey No. 30, Plot No. 7 and Survey No. 29.

Dated this 9th day of December, 2021

Mr. Devang Mehta, Partner M/s. SL Partners **Advocates & Solicitors**

iStreet Network Limited

CIN L51900MH1986PLC040232 Unit no. 107, Sonal Industrial Estate, Linking road, Kanchpada Malad (West), Mumbai- 400064, Maharashtra

Fmail: info@istreetnetwork.com Website: www.istreetnetwork.com NOTICE OF THE 34thANNUAL GENERAL MEETING, INFORMATION OF REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 34thAnnual General Meeting (AGM) of iStreet Network Limite (the Company) will be held on Thursday 30th December 2021 through video conferencing a 11.00 a.m to transact the businesses as set out in the Notice dated 03th December 2021 onvening the AGM.

Convening the Advi.

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year 2020-21 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). The same are also available on the website of the Company at www.istreetnetwork.com and also on the NSDL's website https://www.evoting.nsdl.com.
Pursuant to the provisionof Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the
Companies (Management and Administration) Rules, 2015 and Regulation 44 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 members are provided with the facility to cast their vote electronically on allresolutions set for the control of the control n the said Notice through electronic voting system of National Depository Services Limited "NSDL"). The manner of voting remotely for the shareholders holding shares in demat an object mode os provided in the notice of the meeting.

n accordance with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2015 the Company has fixed Friday, 17th December 2021 as the "cut -off date" to determine the eligibility of members to vote by electronic means or during the AGM throughVC. The details pursuant to the respective provisions of Companies Act. 2013 and the Rules and

ther applicable provisions pertaining to remote e-voting process are as stated hereunder:

The business as set forth in the Notice of the AGM may be transacted by electronic mod The remote e-voting shall commence on Sunday, 26th December 2021(9:00 a.m):

- The remote e-voting shall end on Wednesday, 29th December 2020 (5:00 p.m); E-voting by electronic means shall not be allowed beyond 5:00 p.m on Wednesday, 29th
- December 2020
- Remote evoting will be allowed during the AGM of the company to cast their votes who have not casted vote through evoting

 Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company
- after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date may obtain the login ID and password by sending at request at evoting@nsdl.co.in. However if a person is already registered with NSDL for e-voting then existing user ID and password. can be used for casting their vote(s); Members may note that :a) the remote e-voting module shall be disabled by NSDL beyon
- 5.00 p.m Wednesday, 29th December 2020and once the vote on a resolution is cast by a member, the during the AGM through VC; c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through video conferencing (VC) but shall not be entitled to cast their vote again; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote evoting as well as voting at the AGM throughVC;
- For the process and the manner of remote e-voting, member(s) may go through instructions stated in the notice convening the AGM and in case of any queries or issues regarding evoting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e voting manual available athttp://www.evoting.nsgi.com or can on the fire about 2990.Members having grievance related to e-voting may contact Ms.Surabhi Pal at he manual available athttp://www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 22

Notice pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration Rules), 2014 and Regulation 42 of the Securities and Exchange Board Of India (Listing Obligations and Disclosure Requirements) 2015, is also hereby given

that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain close from Friday, 24th December 2021 to Thursday 30th December 2021both days inclusive fo 34th Annual General Meeting of the Company. For iStreet Network Limited

Place: Mumbai Date:06.12.2021

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH, AT MUMBAI **COMPANY SCHEME PETITION NO. 90 OF 2021**

COMPANY SCHEME APPLICATION NO. 1150 OF 2020

In the matter of the Companies Act, 2013

AND In the matter of Sections 230 to 232 of the

Company Secretary

Companies Act, 2013 and other applicable

provisions of the Companies Act, 2013 AND In the matter of Scheme of Amalgamation of Ceear

Lifespaces Private Limited ('the Transferon Company') with Godrej Properties Limited ('the Transferee Company') and their respective Shareholders ('the Scheme' or 'this Scheme').

CEEAR LIFEPSACES PRIVATE LIMITED, a company incorporated under the provisions

of Companies Act, 2013 having its registered address at Godrej One, 5th Floor, Pirojshanagar Eastern Express Highway, Vikhroli (East) Mumbai - 400 079, Maharashtra, India. CIN: U45200MH2017PTC295706

.....First Petitioner Company

GODREJ PROPERTIES LIMITED, a company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its registered address at Godrei One, 5th Floor, Pirojshanagar Eastern Express Highway, Vikhroli (East) Mumbai - 400 079, Maharashtra, India CIN: - L74120MH1985PLC035308

.....Second Petitioner Company

(Collectively referred to as the 'Petitioner Companies')

NOTICE OF HEARING OF PETITION

A Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 for an order sanctioning the Scheme of Amalgamation of Ceear Lifespaces Private Limited ('the Transferor Company') with Godrej Properties Limited ('the Transferee Company') and their respective Shareholders ('the Scheme' or 'this Scheme'), was presented by the Petitioner Companies on 25th day of May, 2021 and vide order dated November 26, 2021, the said petition is fixed for hearing before the Mumbai Bench of National Company Law Tribunal (NCLT) on December 22, 2021.

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Advocate of the Petitioner Companies, a notice of his/her intention, signed by him/her or his/her advocate, with his/ her name and address, so as to reach the Advocate for the Petitioner Companies not later than two days before the date fixed for the hearing o the Petition. Where he/she seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice.

A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 09th day of December, 2021.

Hemant Sethi & Co

Sd/

Advocates for the Petitioner Companies 309, New Bake House, Maharashtra Chamber of Commerce Ln. Kala Ghoda Fort Mumbai - 400023



Motilal Oswal Financial Services Limited

CIN: L67190MH2005PLC153397

Regd. Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel S.T. Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025. Maharashtra, India Telephone No.: +91 22 7193 4200 / +91 22 7193 4263; Email: shareholders@motilaloswal.com; Website: www.motilaloswalgroup.com

COMPANY SCHEME APPLICATION NO. 135 of 2021

In the matter of Scheme of Arrangement between Passionate Investment Managemen Private Limited and MOPE Investment Advisors Private Limited and Motifal Oswal Real Estate Investment Advisors Private Limited and Motilal Oswal Real Estate Investment Advisors II Private Limited and MO Alternate Investment Advisors Private Limited and Motilal Oswal Financial Services Limited and their respective Shareholders

Motilal Oswal Financial Services Limited Applicant Company

CORRIGENDUM

Notice and Advertisement of the Tribunal Convened Meeting of the Equity Shareholders of the Applicant Company

The Applicant Company had issued a Notice dated November 15, 2021 (the "Notice") for convening meeting of Equity Shareholders of the Applicant Company on December 16, 2021 at 4:00 p.m. IST through Video Conferencing in terms of the directions issued by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("NCLT") pursuant to their Order dated October 26, 2021. Further, the advertisement was also published in the English language in the 'Business Standard' newspaper and translation thereof in the Marathi language in 'Navshakti' newspaper, on November 16, 2021 ("Advertisement") pursuant to the said order dated October 26, 2021 issued by NCLT.

However, in the copy of the Order dated October 26, 2021 uploaded on the website of NCLT, the date of the meeting of the Equity Shareholders of the Applicant Company to be convened was erroneously mentioned as December 9, 2021 instead of December 16, 2021.

Thus, the Notice and the Advertisement should be read with Order dated October 26, 2021 and corrigendum order dated November 30, 2021 issued by NCLT, thereafter, rectifying the meeting date of Equity Shareholders to December 16, 2021. This Corrigendum to the Notice and Advertisement will also be available on the Applicant Company's website at www.motilaloswalgroup.com

> For Motilal Oswal Financial Services Limited Sd/

Mumbai, December 8, 2021

Chairperson appointed for the Meeting

Notice is hereby given that the following Share Certificates for 54 Equity shares of FV Rs.10/- (Rupees Ten only) each with Folio No. A002445 of Abbott India Ltd, having its registered office at 3, Corporate Park, Sion-Trombay Road, Mumba Maharashtra 400071 registered in the name of ARUN DAMODAR SAWANT have been lost. ARUN DAMODAR SAWANT have applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within in 15 days of the publication of this notice.

olio no.	No. of Shares	Certificate no.	Distinctive Nos
002445	54	9740	22107912 - 22107965

Place : Mumbai Date: 9/12/2021

Α0

ARUN DAMODAR SAWANT

PUBLIC NOTICE

VISHAL GOVIND PATEL & PARTH DEVENDRA PATEL are the owners in respect of the Flat No. 901, 9th Floor, C wing, Mahavir Empress, Mahavir Empress C.H.S. L.T.D., Cama Lane, Near Jolly Gymkhana, Kirol Village, Ghatkopar (W), Mumbai- 400 086. Jayesh Ramjiani & Hansaben Ramjiani purchased the said flat from Nayan Builders vide agreement for sale dated 21/06/2007 bearing No.BDR-3/4761/2007. Vishal Patel & Kanji Virji Patel purchased the said flat from Jayesh Ramijani & Hansaben Ramijani vide agreement for sale dated 15/10/2010 Bearing No. BDR-3/11/478/2010, Amongst them Kanji Patel Expired on 26/05/2020 & his wife Devkiben Patel also expired on 01/06/2020. Thereafter Govind Kanji Patel & Devendra Kanji Patel Being Legal Heirs of Kanji Patel Became the owners of the said flat (25%) each), amongst them Govind K. Patel being well settled released his 25% share in the name of brother Devendra Patel on 03/09/2020 bearing Release Deed No. KRL-17031/2020 & hence Devendra Patel became 50% shareholder in the said flat. Thereafter Devendra Patel gifted his share to his son Parth Patel on 30/09/2020 Vide Gift Deed bearing No. 7032/2020, hence the Present Paper Notice

VISHAL PATEL & PARTH PATEL has decided to mortgage the Flat with Karu

Any person/ persons having or claiming any right, claim, title, demand or estate interest in respect of the said Flat property Land of the property or to any part thereof should intimate us in writing within 15 days of this publication. Any intimation done by any individual or any other authority after the notice period, will be subject to the charge of the Karur Vysva Bank Ltd. Fort Branch, Mumbai.

Prashant V. Gava High Court, Mumbai Mob- 9029493049



Registered Office: A/3 5th Floor Safal Profitaire Near Prahlad Nagar Garden, Ahmedabad-380015. Corporate Office: 1st Floor, Wakefield House,

Raamdeo Agarawal

APPENDIX-IV-A [See proviso to rule 8(6)] **PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE**

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) & Guarantor(s) that the below described immovable property mortgage to the secured creditor, the Physical Possession of which has been taken by the Authorised Officers of Muthoot Home Fin (1) Ltd. the Secured Creditor, will be sold through Public auction on As Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and 'Whatever Is There Is Basis' on 10-01-2022 along with future interest, cost, other expenses till full realisation of outstanding

Sr. No.		Demand Notice Date and Amount	Description of the Immovable property	Reserve Price (RP)	Earnest Money Deposit (EMD) (10% of RP)
1	Rajendrasingh Bajrangsingh Kaviya / Shaktisingh Bajrangsingh Kaviya/ 004-00000858	30-03-2019 / Rs.2283814/- (Rupees Twenty Two Lac Eighty Three Thousand Eight Hundred Fourteen Only)	Flat No. 204, 1St Floor, Admeasuring 688 Sq. Ft. Built-Up Area, In The Building Known As "Sea Princess Residency", House No. 75/32, Situated At Resurvey No. 51/18, Near Devka Beach, Village Devka, Nani Daman, Tal. & Dist. Daman, Surat — 396210. Gujarat. More Particularly Mentioned In The Sale Deed Registration No. 676/2017, Dated 19/04/2017 In The Office Of Joint Sub Registrar Daman. & Flat No. 204, 2Nd Floor, Admeasuring 688 Sq. Ft. Built-Up Area, In The Building Known As "Sea Princess Residency", House No. 75/32, Situated At Resurvey No. 51/18, Near Devka Beach, Village Devka, Nani Daman, Tal. & Dist. Daman, Surat — 396210. Gujarat. More Particularly Mentioned In The Sale Deed Registration No. 677/2017, Dated 19/04/2017 In The Office Of Joint Sub Registrar Daman.	(Rupees Ten Lac Thirty Nine Thousand Nine	Rs.103992/- (Rupees One Lac Three Thousand Nine Hundred Ninety Two Only)

- 1. The Auction is being held on 'AS IS WHERE IS BASIS', 'AS IS WHAT IS BASIS' AND 'WHATEVER IS THERE IS BASIS'
- The detailed terms and conditions of the auction sale are incorporated in the prescribed tender form, available at C/o, Muthoot Homefin (India) Limited, 1st Floor Rashetta House, Peoples Char Rasta Katagram Main Road, Surat, Gujarat-395004
- Last Date of Submission of Sealed Bid/Offer in the prescribed tender forms along with EMD payable by way of Demand Draft in Favor of 'Muthoot Homefin (India) Ltd'. along with KYC is on 07-01-2022 till 4:00 PM at the Office address mentioned herein above. Tenders that are not filled up completely or tenders received beyond last date will be considered as invalid tender and shall accordingly be rejected. No interest shall be paid on the EMD.
- Date of Inspection of the Immovable Property is on 05-01-2022 between 1.00 P.M to 3.00 P.M.
- Date of Opening of the Bid/Offer Auction Date for Property is 10-01-2022 at the above mentioned Office address at 1:00 PM. by the Authorised Officer. The MHIL C/O CFM-ARC shall not be responsible for payment of any outstanding statutory notice & Encumbrances / taxes arrears etc. if any & their Responsible to pay
- the sum would be that of the Successful auction purchase. The Intending bidder should make their own independent inquiries regarding the Encumbrances Title of property & also inspect & satisfy themselves. The Highest bidder shall be subject to approval of MHIL C/O CFM-ARC Ltd. Authorised Officer shall Reserve the right to accept all any of the offer /Bid so received
- without assign any reason whatsoever. His decision shall be final and binding. The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 to pay the sum mentioned as above before the date of Auction failing which the immovable property will be auctioned and balance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amount due to CFM-ARC,
- in full, before the date of sale, auction is liable to be set aside.

For further details, contact the Authorised Officer, at the above mentioned Office address Contact Person - Amar Patil - Mobile No: 9737057744

Place : Guiarat Date: 09.12.2021

(Authorized Officer & Chief Manager) CFM ASSET RECONSTRUCTION PVT. LTD Acting as trustee of CFMARC Trust -1-2-3



SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED

Head Office: Level -3. Wockhardt Towers, East Wing C-2 Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051; Tel: 022 4241 0400, 022 4060 3100; Website: http://www.shriramcity.in Registered Office: Office No. 123, Angappa Naicken Street, Chennai - 600 001; Branch Off: Unit No. S-7

S-8, 3rd Floor, Suyojit Trade Center, Opp. Rajiv Gandhi Bhavan, Sharanpur Road, Nashik – 422002 PENDIX-IV-A [SEE PROVISION TO RULE 8(6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/s and Guarantor/s that the below described immovable properties mortgaged/ charged to The Shriram City Union Finance Limited, The Physical possession of which have been taken by the Authorized Officer of Shriram City Union Finance Limited, will be sold on ""As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis in e-auction on 13.01.2022 between 12.00 p.m. to 12.30 p.m. for recovery of the balance due to The Shriram City Union Finance Limited from the Borrowers And Guarantors, as mentioned in the table. Details of Borrowers and Guarantors, amount due, Short Description of the immovable property and encumbrances known thereon, possession type, reserve price and earnest money deposit & increment are also given as:

Name of Borrowers/ Co-Borrowers/ Guarantors/Mortgagers	Date & Amount of 13(2) Demand Notice	Description of Property	Reserve Price (Rs.) & Bid Increment	Earnest Money Deposit Details (EMD) Details.	Date & Time of Auction	Contact Person and Inspection date
1.Mr. Deepak Bhanjibai Marvania	Notice date: 07.08.2017	Property: 1. All that piece and parcel of	Property : 1 Rs. 15,00,000/-	EMD amount to be deposited by way of	13th Jan.	Shankar R. Mob.
Add. At:	Amount: Rs.	immovable property bearing Flat No. 10, on 2nd Floor, in the building	(Rupees Fifteen Lakh Only)	RTGS/ NEFT to the	2022.	9130004488
S.No.284/1B/2/10, Plot No. 10, Nr. K. K. Wagh College, Agra Road, Mira Datar Road,	1,23,79,330/- (Rupees One Crores Twenty Three Lakhs Seventy Nine	known as, "SHREE UMIYA CO. OP. HSG. SOC. LTD., Plot no. 27, S. No. 295A/1/1B/27B, Next to Krushna	Bid Increment: Rs.30,000/- (Rupees Fifty Thousand only)	account details mentioned herein below: BANK NAME- AXIS	Time: 12.00 p.m.	Kiran Waghadkar 7498057720
Panchavati, Nashik- 422003	Thousand and Three Hundred Thirty Only) as on 06/08/2018	Mandir, Krushna Nagar, Old Adgaon Naka, Panchawati Nashik, Shiwar, Tal. & Distt. Nashik – 422003 which is bounded as under:	Earnest Money	BANK LIMITED	to 12.30 p.m.	Mahesh Bangera
2. Mrs. Bhavna Deepak Marvania R/o Add. At: BL 10, Umiya Co. Op. Hsg.	under Loan agreement No. NSKNCTF17033100 01, with further	North: Marginal Space, South: Flat No. 09, East: Flat No. 11, West: 12 Mt. Colony Road	Rs. 1,50,000/- (One Lakh Fifty Thousands Only)	SALAI, MYLAPORE, CHENNAI - 600004 BANK ACCOUNT		9004173256 Inspection Date:
Soc., Krishna Nagar, Panchavati, Nashik- 422003	interest at the contractual rate, within 60 days from the date of receipt of	Property: 2. All that piece and parcel of immovable property bearing Basement Hall, VAISHALI PARK CO. OP. HSG. SOC. LTD., Ashwa Megh	Property: 2 Rs. 1,03,98,500/- (One Crore Three Lakh Ninety Eight Thousands and Five	NO-Current Account N 0. 006010200067449 IFSC CODE- UTIB0000006		04.01.2022 & 05.01.2022 Time 11.00 a.m. to 3.00
LAN: NSKNCTF1703310001	the said notice.	Cermic, Plot no. 72+73, S. No. 295/A/1/1A N.M.C., House No. 302/4611/V.P./B.S. Index No. 3021406-2/68, Takale Nagar,	Hundred Only) Bid Increment: Rs.50,000/- (Rupees Fifty Thousand only)	01180000006		p.m. Customer Care Number:
	Date of Possession & Possession Type	Panchavati, Mumbai Agra Highway, Nashik, Shiwar, Tal. & Distt. Nashik –	Earnest Money Deposit (EMD) (Rs.)	Last date for submission of		40081572
	27-10-2021 Physical Possession	422003 and which is bounded as under: North: 9 Mt. Colony Road, South:	Property: 2 Rs. 10,39,850/-	EMD for both Properties: 11th January,		
	Encumbrances known Not Known	Part of Building, East: Colony Road, West: Plot No. 71	(Ten Lakh Thirty Nine Thousands and Eight Hundred Fifty Only)	2022 Time 10.00 a.m. to 04.00 p.m.		

The Authorised Officer reserves the right to reject any or all bids without furnishing any further reasons. For detailed terms and conditions of the sale, and for the place of Tender Submission / for obtaining the bid form / Tender Form, please visit website of Shriram City Union Finance Limited website at (http:// www.shriramcity.in/borrower) provided in the Shriram City Union Finance Limited website or contact to customer care. The online auction will be conducted on website (https://disposalhub.com) of our auction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD.

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8 (6) OF THE SARFAESI ACT, 2002

The borrower/mortgagors/ guarantors are hereby notified to pay the sum as mentioned above along with up to dated interest and ancillary expenses before the date of e-Auction, i.e. 13.01.2022, failing which the property will be auctioned/ sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

Place · NASHIK Sd/- Authorised Officer Date: 09/12/2021 Shriram City Union Finance Ltd Form No. INC-26

[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014]

BEFORE THE CENTRAL GOVERNMENT, MUMBAI REGION AND IN THE MATTER OF SUB-SECTION 4) OF SECTION 13 OF COMPANIES ACT, 2013 AND CLAUSE (A) OF SUB-RULE (5) OF RULE 30 (4) OF SECTION TO COMPANIES (INCORPORATION) RULES, 2014 AND IN THE MATTER OF VALUEBRIDGE CAPITAL ADVISORS PRIVATE LIMITED HAVING ITS REGISTERED OFFICE AT 902, MAHAVIR ORNATE, PLOT 13B, SECTOR 11, KOPAR KHAIRNE, THANE, MAHARASHTRA - 400709 INDIA

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra ordinary general meeting held on November 26, 2021 to enable the company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Karnataka".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complain form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at the address Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai – 400002 within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company with a copy of the applicant company at its registere office at the address mentioned below:

Flat No. 902, Plot 13B, Sector 11, Kopar Khairne, Thane MH 400709 INDIA

For and on behalf of the Board of ridge Capital Advisors Private Limited

Fazal Ahad

Director DIN: 03209340 Date: 08.12.2021

इंडियन बैंक

Indian Bank

CUFFE PARADE BRANCH: 17, Sainara, Captain Prakash Pethe Marg, Cuffe Parade, Colaba, Mumbai-400 005. POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY) [Under Rule 8 (1) of Security Interest (Enforcement) Rules, 20021 WHEREAS, The undersigned being the authorised officer of Indian Bank,

hatkopar Branch, Sameet Apartments, Upashraya Lane, Ghatkopar East umbai-400 077, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 8 and 9 of Security Interest Enforcement) Rules 2002 issued a **Demand notice dated 02.07.2021** calling upon be borrower M/s Ornate Colors and Structures Pvt Ltd. Director Mr Sachir ubhash Agarwal and Director Mrs. Rita Prakash Patra to repay the amounnentioned in the notice ₹ 46,31,758/- (Rs. Forty Six Lac Thirty One Thousand seven Hundred Fifty Eight only) as on 02.07.2021 within 60 days from the date of eceipt of said notice with future interest and incidental charges w. e. f. 02.07.2021 he borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the rower and the public in general that the undersigned has taken possession of the property described here in below in exercise of powers conferred on him er under section 13(4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rule on thi

st day of December 2021. he borrower in particular and the public in general is hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the charge or Indian Bank, Cuffe Parade Branch, 17, Sainara, Captain Prakash Pethe Marg Cuffe Parade, Colaba, Mumbai-400 005 for an amount of 46,31,758/- (Rs. Fort) Six Lac Thirty One Thousand Seven Hundred Fifty Eight only) as on 02.07.2021

with the future interest and incidental charges w. e. f. 02.07.2021 DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Shop No. 4, Ground Floor of the building known as Kalash Darshan admeasuring Carpet Area about 18.70 Sq. Mtr. And 5.14 Sq Mtr. Loft Area and Otala about 3.10 sq. mt. aprox. on Plot No.5A, Sector 18, Phase II, Taloja Pachnand, Taluka Panvel, District Raigad. **Bounded by :- *North :** Classic Towe

★ East : New Metro Station; **★ South :** Taloja Phase-I; **★ West :** Kalpruksh Oraa.

Date: 01.12.2021 Place: Taloja, Panve For Indian Bank

MANAS AGRO INDUSTRIES & INFRASTRUCTURE LIMITED

Regd. Office : Unit No. 605, 6th Floor, Raheja Chambers, Nariman Point, Mumbai - 400021 Corp. Office : 5th Floor, Gupta Tower, Science College Road, Civil Lines, Nagpur - 440001 CIN : U15122MH2012PLC235369

E-Mail: maiil.csd@gmail.com Tel.: 91-022-22021002

NOTICE is hereby given that the Ninth (9th) Annual General Meeting (AGM) of the Members of MANAS AGRO INDUSTRIES & INFRASTRUCTURE LIMITED will be held on Friday, 31st December, 2021 at 1.00 P.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the Ordinary and Special Businesses, as set out in the notice of the AGM, dated December 6, 2021.

In view of the outbreak of the COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide its Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020 and January 13, 2021, respectively, and all other relevant circulars issued from time to time by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars") permitted to hold AGM through VC or OAVM, without the physical presence of the Shareholders at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and MCA Circulars, the AGM of the Company will be held through VC/OAVM.

The Notice Convening AGM of the Company and Explanatory statement annexed thereto has been sent to all the members at their registered address by the permitted mode as per rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014.

Participation in AGM through VC/OAVM:

Shareholders can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only [which is being availed by the Company from Link Intime India Private Limited], the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Shareholders attending through VC/OVAM shall be counted or the nurpose of the quorum under Section 103 of the Act

Manner of Voting on Resolutions placed before the AGM:

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to its Shareholders to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through evoting system during the AGM ("e-voting").

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Act, the register of Members will remain closed from 22.12.2021 to 01.01.2022 (both days are inclusive). Notice of AGM dated 6th December, 2021 can also be accessed on the website of Link Intime India Private Limited (LIIPL) and Company i.e.: https://instavote.linkintime.co.in., and www.manasindustry.com respectively.

Members are hereby informed that in compliance with the provisions of section 108 of the Companies Act, 2013 ("the act") read with rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Secretarial Standard - 2 on General Meetings issued by the Institute of the Company Secretaries of India, the Company are pleased to provide e-voting facility, to the members holding shares in physical and dematerialised form as on 23° December, 2021 (cut-off date) to enable them to cast their vote by electronic means on the business that may be transacted through e-voting service provided by Link Intime India Private Limited (LIIPL).

Instruction for e-voting is given in the Notice of AGM. The Details pursuant to the provisions of the Act and the said rules are given hereunder

: Tuesday, 07th December, 2021 Date of Completion of Dispatch of Notice

Date & Time of Commencement of E-Voting Date & Time of End of E-Voting

Place · Mumbai

: Monday, 27th December, 2021 at 9.00 A.M. (IST) : Thursday, 30th December, 2021 at 5.00 P.M. (IST)

The Members may note that e-voting by electronic mode will be allowed till Thursday, December 30, 2021 upto 5.00 p.m. (IST). Members attending the AGM, through InstaMeet facility, who have not already cast their vote through evoting facility, shall be able to exercise their voting rights during the meeting. Facility of e-voting shall be made available for said Members attending at AGM through InstaMeet. The members who have already cast their vote through remote e-voting may attend the meeting through InstaMeet facility but shall not be entitled cast their vote during AGM.

Company has appointed Mrs. Radhika Khemuka, Practicing Company Secretary (Membership No. F9571) and Proprietor of M/s V.R. Khemuka & Associates, as scrutinizer for the conducting remote e-voting and e-voting during the AGM in fair and transparent manner. The result of the remote e voting/ e-voting during AGM shall be declared within two working days of conclusion of the AGM.

Person becoming members of the Company after dispatch of the Notice and on or before 23rd December, 2021 (cut-off date) may obtain User ID and password by sending a request to issuer/RTA at enotices@linkintime.co.in. The detailed Procedure for obtaining UserID and Password is also provided in the notice of AGM which is available on Company's Website and LIIPL Website. If the member is already registered with InstaVOTE for e-voting, he can use his/her existing User ID and password for casting the vote through remote e-voting.

In case the shareholders have any queries or issue regarding e-voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQ") and Instavote e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in. under Help Section or contact Mr. Rajiv Ranjan, Asst. Vice-President, E-voting Section, from Registrar &Transfer Agent i.e. Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (W), Mumbai-400083, Telephone No:- 022-49186000 and Email: enotices@linkintime.co.in. 49186000 and Email - enotices@linkintime.co.in.

By order of the Board of Directors

For Manas Agro Industries & Infrastructure Limited Sd/-Date: 08/12/2021 Santosh Diwane

(Company Secretary)

जाहीर सूचना

www.freepressjournal.in

सचना याद्वारे देण्यात येते की श्री. प्रकाश श्रीकष्णा धामनकर यांच्या नावामधील राधा मोहन को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.१३८-बी, टी.पी.एस.॥, माहिम, मंबई-४०० ०१६ चा तळ मजला फ्लॅट क्र: १ च्या संदर्भातील विभिन्न क्र. ३६ ते ४०(दोन्ही एकत्रित) धारक ५(पाच) सामान्य शेअर्सकरिता शेअर प्रमाणपत्र क्र ८ हे हरवले/गहाळ झाले आहे आणि त्या संदर्भात प्रतीलिपी प्रमाणपत्र जारी करण्याकरिता सोसायटीला अर्ज केला आहे. सोसायटी याद्वारे प्रतीलिपी शेअर प्रमाण जारी करण्याकरिता दावे/आक्षेप असल्यास (लिखित) ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४(चौदा) दिवसात प्रतीलिपी शेअर जारी प्रमाणपत्र त्याच्या /तिच्या /त्यांच्या आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पराव्यांच्या प्रतींसह राधा मोहन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र. १३८ - बी, टी.पी. एस. ॥, माहिम, मुंबई-४०० ०१६ च्या सचिवांकडे मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने प्रतीलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरिता सोसायटी मोकळी असेल. जर, काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. राधा-मोहन को- ऑपरेटिव्ह

हाऊसिंग सोसायटी लि. च्या वतीने आणि करिता सही/-(सन्मा.सचिव) ठिकाण: मुंबई दिनांक: ०९-१२-२०२१

जाहीर सूचना

मोठ्या प्रमाणावर याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही डॉ. अब्दल मूसा बुलबुलिया, ज्यांचा पत्ता येथे वूडस्टाऊन, कं. वॉटरफोर्ड, आयरलँड यांचे खालील परिशिष्टात अधिक तपशिलवार वर्णन मिकतीच्या संदर्भात नामाधिकार तपासत आहोत. (सदर मिळकत)

सर्व व्यक्ती समाविष्ट पण मर्यादीत नसलेले एक व्यक्ती, कंपनी, बँक्स, वित्तीय संस्था, नॉन बॅंकिंग वित्तीय संस्था, संस्था, व्यक्तींची संस्था किंवा व्यक्तींचे मंडळ स्थपित किंवा अस्थापित, सावकार आणि/किंवा धनको यांना सदर मिळकत किंवा त्याचा कोणताही भाग किंवा समाविष्ट टीडीआर वापर किंवा एफएसआय किंवा त्यावर बांधलेले किंवा बांधण्यात येणारे बिल्ट अप क्षेत्र संदर्भात वारसा, शेअर, गहाण, विक्री, हस्तांतर, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, प्रभार विश्वस्त, करार, दावा, देखभाल, रहिवासी हक, सुविधाधिकार, मार्गहक, अग्रक्रयाधिकार, भेट, अदलाबदल अभिहस्तांकन, कब्जा, वाटप, भोगवटा, भाड्याने, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, मयत, मृत, अंत्यदान, विभाग, वाद, निषेधाज्ञा, संपादन, अधिग्रहण, जप्ती, प्रलंबित वाद, भार, करार, कंत्राट, समजोत्याचे ज्ञापन, कौटुंबिक व्यवस्था, तडजोड, समाप्त करणे, कुळमुखत्यार, मागणी किंवा कोणत्याही न्यायालयीन आदेश किंवा निवाडा किंवा प्राधिकरण च्या मागणी, राखीव, विकासाधिकार, संयुक्त भागीदारी, व्यवस्था, भागीदारी, कर्ज, अग्रीमा, कोणत्याही कायद्याद्वारे किंवा कोणत्याही प्रकारे याशिवाय कसेही च्या मार्गे कोणताही आक्षेप, दावा, अधिकार, नामाधिकार, शेअर आणि/किंवा हितसंबंध असल्यास लिखित स्वरुपात त्या अशा दावा किंवा हितसंबंधांच्या पृष्ठचर्थ मूळ प्रतींसह किंवा पराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना श्री. प्रकाश जी लाड, कार्यालय क्र. २९, ४ था मजला, एक्झामीनर प्रेस बिल्डिंग, ३५, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मंबई- ४०० ००१ येथे सदर सचना प्रसिद्धी दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे, कसूर केल्यास असा कोणताही दावा किंवा दावे, अधिकार, नामाधिकार किंवा हितसंबंध अस्तित्वात नसल्याचे आणि काही असल्यास त्यागित आणि/किंवा परित्यागित केल्याचे समजण्यात येतील आणि असे दावे काही असल्यास त्यासंदर्भाशिवाय नामाधिकार प्रमाणपत्र जारी करण्याची आम्ही कार्यवाही करु. उपरोक्त संदर्भाचे परिशिष्ट:

ई वॉर्ड क्र. ३९२२ (१-२) आणि स्ट्रीट क्र. १०९, १०९ए अन्वये कर, दर आणि प्रभार करीता बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुल्यांकीत आणि भायखळा विभागाचा लाफ्टन सर्व्हे क्र. १एच/३५४९, कलेक्ट्र नवीन क्र. एफ/१३५३१, १३६०२, कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. १७६५ आणि मोजमापित अंदाजे ७५५ चौ.यार्डस ६३१.२७ चौ.मीटर्सशी संलंग्न द्वारे असलेले मुंबईचे बेट आणि नोंदणीकृत उप जिल्हा मध्ये १४, शेख हफिझुझ्झिन मार्ग, सांकली स्ट्रीट, भायखळा, मुंबई येथे स्थित मर्चंट इमारत क्र. ४०-४२ नावे ज्ञात उभी रचना सह फोरस जमीन आणि मैदान भाड्याने भाडेकरु सह मेसेजेस चे सर्व ते भाग आणि विभाग.

९ डिसेंबर, २०२१ दिनांकीत

प्रकाश जी लाड वकील, उच्च न्यायालय

दिनांकः ०६.१२.२०२१

ई-लिलावाकरिता जाहीर उद्घोषणा- ईपीसी कन्स्ट्रक्शन्स इंडिया लिमिटेड (समापनातील) (इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बॅकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (लिक्विडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ३२ आणि ३३ अन्वये)

सूचना ही खालील कोष्टकात नमुद नुसार इपीसी कन्स्ट्रक्शन्स[°] इंडिया लिमिटेड, समापनातील **(''ईपीसी**-सी"/" कंपनी"/" कॉपॉरेट कर्जदार") च्या परिसमापकांद्वार करण्यात येणाऱ्या ई-लिलावाच्या संबंधात

	इच्छ	क बोलीदाराना आमत्रित करण्यासाठी याद्वारे तमाम	। जनतेला देण्यात येत आहे.
Н		संबंधित	त तपशील
Н	१	कॉर्पोरेटचे कर्जदाराचे नाव	ईपीसी कन्स्ट्रक्शन्स इंडिया लिमिटेड
Н	2	कॉर्पोरेट कर्जदारांच्या स्थापनेची तारीख	०१.०९.१९८९
ı	ş	प्राधिकरण ज्या अंतर्गत कॉर्पोरेट कर्जदारांची स्थापना/नोंदणी झाली	कंपनी अधिनियम, १९५६/कंपनी प्रबंधक, मुंबई
	Х	कॉर्पोरेट कर्जदारांचा कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर/लिमिटेड लायबिलिटी आयडेन्टिफिकेशन नंबर	यु९९९९एमएच१९८९पीएलसी०५३२८०
	ų	कॉर्पोरेट कर्जदारांचे नोंदणीकृत कार्यालय आणि मुख्य कार्यालय (काहि असल्यास) त्याचा पत्ता	नोंदणीकृत कार्यालयः १०२, कात्ययानी विश्वनेस सेंटर, महाकाली गुंफा रोड लगत, एम. आय. डी. सी., मरोळ बस डेपो, अंधेरी (पू), मुंबई ४०००९३
ı	ξ	कॉर्पोरेट कर्जदाराचे समापन सुरु झाल्याची तारीख	१८ मे, २०२१, सन्माननीय एनसीएलटी, मुंबई खंडपीठ यांनी मंजूर केलेल्या आदेशाद्वारे
	9	परिसमापकाचे नाव, ईमेल पत्ता आणि नोंदणी क्रमांक	अभिजीत गुहाधकुर्ता इन्सॉल्व्हन्सी पोफेशनल- नॉदणी क्र. आयबीबीआय/आयपीए- ००३/आयपी-एन०००१०३/२०१७-२०१८/१११५८ आयबीबीआय कडे नॉवणीकृत पत्ताः

२७२ए/२/१, बीएसडी मार्ग लगत, देवनार, मुंबई-४०००८८ ईमेलः aguhat@hotmail.com पत्रव्यवहाराचा पत्ताः डेलोईट इंडिया इन्सॉल्व्ह्न्सी प्रोफेशनल्स ल्लएलपी, वन इंटरनॅशनल सेंटर, टॉवर ३, ३२ वा मजला, नेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन रोड (पश्चिम), मुंबई ४०००१३, भारत.

. पत्रव्यवहाराचा ईमेल पत्ताः infaepcliq@deloitte.com ई-लिलावाची तारीख लिलाव सुरु होण्याची तारीख आणि वेळः ०७ जानेवारी, २०२३

ा. ०९.०० वा. लिलाव समाप्त होण्याची तारीख आणि वेळ निवारी, २०२० रोजी सायं. ०६.०० वा. किंवा वेबसाईटव अपडेट केल्यानुसार अशी अन्य तारीख आणि/किंवा वेळी प्रक्रिया दस्तावेज प्राप्त करण्याची पध्दत लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची तपशिलवार प्रक्रिया हं दस्तावेजामध्ये नमुद केलेली आहे. पात्र बोलीदारांना पाहता येईल

सह ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आमंत्रणामध्ये नमूत् नुसार आवश्यक दस्तावेज सादर करण्यासाठी बोलीदारानी साईटल भेट देण्यासाठी आणि प्रक्रिया दस्तावेज, डाटा मध्ये प्रवेश मिळविण्यासाठा भा. v. . , करणे आवश्यक आहे. कोणत्याही मिळविण्यासाठी भा. रु. ५,००,०००/ - ची परतावायोग्य ठेव साद onurcusi स्पष्टिकरणासाठी infaepcliq@deloitte.com येथे ईमेल विनंती पाठवून परिसमापकांकडे संपर्क साधू शकतात. प्रक्रिया दस्तावेज प्राप्त करण्याची अंतिम तारीख ०६ जानेवारी, २०२२ किंवा वेबसाईटवर अपडेट केल्यानुसा अशी अन्य तारीख

परिसमापक खालील विक्री पर्यायाच्या अंतर्गत याद्वारे बोर्ल मागवित आहेत.* लिलाव प्रक्रियेची विषय वस्त नाल कंपनी म्हणून कॉपोरेट कर्जदाराची विक्री चालु कंपनी कॉपोरेट कर्जदाराच्या इक्रिपमेंट बँक डिव्हिजन बिझनेसच्या परिचालनाची विक्री कॉर्पोरेट कर्जदारांच्या इक्रिपमेंट बँक डिव्हिजनच्या स्थि मत्तेच्या सेटची विक्री, एकत्रित कॉर्पोरेट कर्जदारांच्या हेवी इंजिनियरिंग सर्व्हिंसेस डिव्हिजनच्या स्थित मत्ता आणि वस्तु सूचीच्या सेटची विक्री, एकत्रित ापक्रा, एकात्रत ' प्रक्रिया दस्तावेजामध्ये दिल्यानुसार संबंधित पर्यायांच्या अंतर्गत त्ता वगळण्याच्या अधीन

बोली सादर करण्याची पध्दत बोली ई-लिलावामार्फत करण्यात येईल. ई-लिलाव प्रक्रिय ग्याची पध्दत प्रक्रिया दस्तावेजामध्ये नमूद केलेली आहे, पात्र गोलीदारांना पाहता येईल विक्रीचे माध्यम विक्रीचे माध्यम हे खुली ई-लिलाव आहे, जेथे बोलीदार ओपन विंडो दरम्यान इतर बोलीदाराच्या इतर स्पर्धात्मक बोली पाह राखीव किंमत विविध पर्यायांच्या अंतर्गत ई-लिलाव करण्यासाठी राखीव किंमत प्रक्रिया दस्तावेजांचा भाग म्हणून पात्र बोलीदारांना दर्शविण्यात

आवश्यक इसारा अनामत रक्कम प्रक्रिया दस्तावेजानुसार इसारा अनामत रक्कम सादर करणे आवश्यक आहे. टीप: येथील मजकुरामध्ये कॉपरिट कर्जदार किंवा चालु कंपनी म्हणून तिचा व्यवसाय किंवा तिच्या कोणत्याही मत्ता विकण्यासाठी आश्वासन किंवा बंधनकारक प्रस्ताव धरीत नाही. त्यानंतर असे असले तरीही, परिसमापकांनी कॉपरिट कर्जदारांच्या स्टेकहोल्डसंसाठी ास्तीत जास्त मुल्य असलेली बोली आणि/िकंवा चालु कंपनी तत्वावर संपुर्ण कॉर्पोरेट कर्जदारांच्या संपादनासाठी बोली स रण्यासाठी बोलीदारांना प्राधान्य देण्याचा त्यांच्या हक्क राखून ठेवला आहे.

वरील नमूद नुसार संपादन हे कॉर्पोरेट कर्जदार किंवा परिसमापकांद्वारे कोणतेही सादरीकरण, हमी किंवा क्षतिपतीं शिवाय ''जे आहे जे आहे", "जे आहे वसे आहे", "जे आहे जितके आहे आणि" कोणत्यादी मदतीयिवाय तत्वाने होईल. बोलीदारांनी नोंद येणे आवश्यक आहे की वरील नमूद लिलाव प्रक्रिया ही परिसमापकांच्या स्वतःच्या निर्देशाने प्रक्रिया दस्तावेज आणि सदर जाहीर उद्योगणेतील दिलेल्या अटी आणि शतीं, इन्सॉल्व्हन्सी अँण्ड बॅकरप्टसी कोड, २०१६ ("कोड") त्या अंतर्गतच्या संबंधित

संदर्भ हा ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आमंत्रणावरील तपशिलवार दस्तावेजामधून घेता येईल. जे आवश्यक दस्तावेज साद र हा इन्गारताच राक्ष्रयत सहनामा होण्यात्वाठा आनंभागात्वार पास्त्रात्वाद स्वाच्यानमुन वता प्रकृत आवास्त्रयत्व हताच्या यासस पुढील तपीशताकरिता कांपिरेट कर्जदाराची वेबसाईट <u>https://epcc.co.in/en-19</u> वह सांस्ट-करण्यात आले आहेत . समपकांनी कोणतेही दायित्व गृहित धरल्याशिवाय किंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी कारण न देता कोणतीही वेळा किंवा त्यातील प्रक्रियेसह सदर आमंत्रण सुधारणे आणि/किंवा रह करण्याचा हक राखन ठेवला आहे. वरील नमूद वेळ मर्यादेस

ामंत्रणातील अशी कोणतीही सुधारणा काँपोरेट कर्जदारांची वेबसाईट <u>https://epcc.co.ln/en-us</u> वर अधिस्चित करण्यात येईल लीदारांनी काँपोरेट कर्जदारांच्या वेबसाईटवर होस्ट करण्यात ई–लिलाव प्रक्रियेशी संबंधित अपडेट नियमितपणे पाहणे सुध्दा आवश्यव

ईपीएस कन्स्टक्शन्स इंडिया लिमिटेड करिता

सहा/ – अभिजीत गुहाथकुर्ता ईपीसी कन्स्ट्रक्शन्स इंडिया लिमिटेडचे परिसमापक इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल– रजि. क्र.: आयबीबीआय/आयपीए–००३/आयपी–एन०००१०३/२०१७–२०१८/१११५८

विरार (पश्चिम) शाखा : तळमजला, ए/१, ए/२, ए/१३, रेजन्सी सीएचएस लि. लगत, आगाशी रोड, विरार (पश्चिम)- ४०१२३०३ फोन क्र. ०२५०-२५०००५० आणि ९६७०७४८९९९

ईमेल: bmthan4567@centralbank.co.in रजिस्टर्ड एडी द्वारे/ हाती/कुरीयर द्वारे

श्री. तरुण राजपुत दिनांक : ०६.१२.२०२१ रहिवासीत पत्ता: बी/००४, हरिगंगा सीएचएसएल, फूलपाडा रोड, विरार पूर्व, जिल्हा पालघर, पिन ४०१३०३.महाराष्ट्र

कायमचा पत्ता: गीता राजपूत यांचा मुलगा, १०४ श्रद्धा इमारत, जिवदानी रोड, राईस मिल जवळ, विराग पूर्व, जिल्हा पालघर, महाराष्ट्र

<u>जोडपत्र ।</u> सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२) अन्वये सचना.

आम्ही तुमच्या विनंती वरून तुम्हाला रु. ३,००,०००/- (रुपये तीन लाख मात्र) च्या एकूण रकमेच्या मृदत कर्ज सुविधा मंजूर केल्या आणि आमच्या विरार पश्चिम मुंबई शाखेने मंजुर केलेल्या विविध पत मर्यादांचे संपर्ण तपशील खाली देत आहोत

कर्ज खाते क्र.	खात्याचा प्रकार	योजना	मंजूर मर्यादा आणि मंजुरीची तारीख	०६.१२.२०२१ रोजीस उर्वरित	एनपीएची तारीख	मंजुरीच्या वेळेचा
			(रक्कम रुपयात)	थकबाकी (रक्कम रुपयात)		व्याज दर
३९६६३३३७८०	मुदत कर्ज	सेंट वेहिजल	रु. ३,००,०००/- दिनांक १९.०८.२०१६ रोजीस मंजूर	ह. २५२९८९/-	२९.०७.२०१८	९.७५%

तुम्ही वरील कर्ज रक्कम मान्य केलेल्या अटींनुसार घेतली. आम्ही तुम्हाला कळवतो की, रु. २५२९८९/ – ०७.०९.२०२१ रोजीस आम्हाला थकीत अधिक वसु-

लीच्या तारखेपर्यंतचे २९.०७.२०१८ पासूनचे पुढील व्याज आणि संपूर्ण रु. ३४७६०१.०० च्या रकमेची परतफेड करण्यांत तुम्ही कसूर केली आहे. (जी ह्या सूचनेच्या तारखे रोजीसची मुद्दल अधिक व्याज इ. दर्शवते).

तुम्ही तुमच्या संपूर्ण दायित्त्वाचा परतावा करण्यात कसूर केल्यामुळे आम्ही तुमची थकबाकी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी केलेले निर्देश आणि/किंवा मार्गदर्शक तत्त्वे/बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार २९.०७.२०१८ रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत केले आहे.

आम्ही तुम्हाला हे देखील कळवितो की, येणे असलेली संपूर्ण थकबाकी रक्कम प्रदान करण्यासाठी आम्ही वारंवार पाठविलेल्या मागणी सूचना आणि तोंडी केलेल्या विनंत्यानंतरही तुम्ही अजूनपर्यंत त्याचे प्रदान केलेले नाही.

तुम्हाला माहीत आहे की, आम्ही मंजूर केलेल्या वरील मर्यादा खालील मत्ता/तारण करार (तारण मत्ता) यांनी सुरक्षित केलेल्या आहेत.

वाहन मॉडेल: टाटा नॅनो ट्रिस्ट एक्सटी मालकाचे नाव: तरुण राजपूर नोंदणी क्र. एमएच४८एके३७५८ इंजिन क्र. २७३एमपीएफआय१२जीटीव्हायके०६५४३ चेसिस क्र.:एमएटी६१२२७७जीकेजी२४२९९

ं वर दिलेल्या कारणास्तव, आम्ही याद्वारे तुम्हाला ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत आम्हाला तुमच्याकडून येणे असलेले तुमचे संपूर्ण दायित्व निभावण्यासे सांगत आहोत, कसूर केल्यास, आम्ही वरील तारण मत्ताविरुध्द सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) अन्वये उपलब्ध असलेल्या अधिकारांचा वापर करू. ॲक्टच्या कलम १३ अन्वये आम्हाला उपलब्ध असलेल्या अधिकारांमध्ये अन्य बाबींसह, पूढील अधिकारांचा समावेश होतो. (i) तारण मत्तेचे रोखीकरण करण्याकरिता भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारासह कर्जदारांच्या तारण मत्तेचा कब्जा घेणे (ii) तारण मत्तेचे रोखीकरण करण्याकरिता भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारासह कर्जदारांच्या व्यवसायाचे व्यवस्थापन ग्रहण करणे. (iii) आमच्याकडून (तारण धनको) कब्जात घेण्यात आलेल्या तारण मत्तेची व्यवस्था पाहण्याकरिता व्यवस्थापक म्हणून कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करणे आणि आम्ही केलेले कोणतेही तारण मत्तेचे हस्तांतरण हे हस्तांतरितींच्या नावे हस्तांतरित केलेल्या तारण मत्तेसंबंधातील सर्व अधिकार असे असतील जणू ते हस्तांतरण तुम्ही केले आहे. (iv) तुमच्याकडून कोणतीही तारण मत्ता ज्यांनी संपादित केली आहे आणि ज्यांच्याकडन तम्हाला कोणतेही पैसे येणे आहेत किंवा येणे होणार आहेत. त्यापैकी तारण कर्जाच्या प्रदानासाठी परेसे ठरेल एवढे पैसे आम्हाला

(तारण धनको) अदा करण्याकरिता लेखी नोटिशीने आवश्यक तेव्हा कोणत्याही समयी बोलावणे. वर दिलेल्या अधिकारांचा वापर करून रोख झालेल्या रकमेतून, प्रथम आमच्या मते सुयोग्यरित्या केलेल्या सर्व खर्च, आकार व परिव्यय व त्याच्याशी अनुषंगिक कोणतेही परिव्यय भागवले जातील आणि दुसरे ह्या सूचनेच्या तारखेपासून प्रत्यक्ष रोखीकरणाच्या तारखेपर्यंत संविदात्मक दराने व्याजासह वर दिलेली आम्हाला येणे असलेली थकबाकी भागवण्यात वापरली जाईल व त्यानंतर शेष रक्कम उरल्यास, अधिकार व हितसंबंधांप्रमाणे ती घेण्यास हक्कदार असलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रदान केली जाईल व ती रक्कम प्राप्त करण्यास कोणीही हक्कदार नसल्यास तम्हाला प्रदान करण्यात येईल.

कृपया ध्यानात ठेवावे की, ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम १३ नुसार ह्या सूचनेच्या प्राप्तीनंतर . तारण धनकोंच्या लेखी पूर्व संमतीखेरीज, तुम्ही ह्या सूचनेत उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तांचे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. आम्ही सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम २९ कडे तुमचे लक्ष वेधतो, ज्यामुळे ॲक्टच्या तरतुर्दीचे तुम्ही उल्लंघन केल्यास १ वर्षापर्यंत कैद किंवा दंड किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकते.

आम्ही तम्हाला हेदेखील कळवितो की. सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये आम्ही कारवाई करत असलो तरी, एकतर (i) तुम्ही आणि/किंवा कर्जदार यांच्याविरुध्द एकाच वेळी कर्ज वसुली यायाधिकरण/न्यायालयात वाद/अर्ज/दावे दाखल करून लढण्याचे आणि/किंवा (ii) तारण मत्तांच्या विक्री रकमेतून संपूर्ण थकबाकी रकमेची संविदात्मक दराने व्याजासह परतफेड होऊ न शकल्यास बँकेला येणे असलेल्या उर्वरित थकबाकी रकमेच्या वसुलीसाठी कर्ज वसुली न्यायाधिकरण/न्यायालयासमक्ष तुम्ही आणि/किंवा कर्जदारांविरुध्द प्रक्रिया सुरू करणे (iii) कायद्याच्या तस्तुदींच्या अंतर्गत तुम्ही केलेल्या कृती किंवा त्रुटींसाठी तुम्ही आणि/किंवा हमीदार यांच्याविरुध्द फौजदारी कारवाई सुरू करणे. ०. तारण मत्तांचे विमोचन करण्यासाठी तुम्हाला उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम

(१३) च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दींकडे तुमचे लक्ष वेधण्यात येत आहे. ठिकाण: विरार

प्राधिकृत अधिकारी सेन्टल बँक ऑफ इंडिया



मोतीलाल ओसवाल फिनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड सीआयएन: एल६७१९०एमएच२००५पीएलसी१५३३९७

नोंदणीकृत कार्यालय: मोतीलाल ओसवाल टॉवर्स, रहिमतुल्ला सयानी रोड, परळ एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५. महाराष्ट्र, भारत दरध्वनी क्रमांक: +९१ २२ ७१९३४२००/+९१ २२ ७१९३ ४२६३; ई-मेल: shareholders@motilaloswal.com;

संकेतस्थळ: https://www.motilaloswal.com;

कंपनी योजना अर्ज क्र. १३५ सन २०२१ पॅशनेट. इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि एमओपीई इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायजर्स ॥ प्रायव्हेट लिमिटेड आणि एमओ अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल फिनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि त्यांच्या संबंधित भागधारकांच्या दरम्यान व्यवस्थेच्या योजनेच्या प्रकणात मोतीलाल ओसवाल फिनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ... अर्जदार कंपनी

शुध्दीपत्र अर्जदार कंनीच्या समभागधारकांच्या न्यायाधिकरणाने बोलाविलेल्या सभेची जाहीरात आणि सूचना

अर्जदार कंपनीने दिनांक २६ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या त्यांच्या आदेशाला अनुसरून सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ (''एनसीएलटी'') द्वारे जारी केलेल्या निर्देशानुसार व्हिडिओ कॉन्फरसिंग मार्फत १६ डिसेंबर, २०२१ रोजी सायं. ४.०० वा. भाप्रवे रोजी अर्जदार कंपनीच्या समभाग धारकांच्या सभेला बोलाविण्यासाठी दिनांक १५ नोव्हेंबर, २०२१ रोजीची सूचना ''सचना'') जारी केली होती. पढे जाहीरात एनसीएलटीद्वारे जारी दिनांक २६ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या सदर आदेशाला अनसरून १६ नोव्हेंबर. २०२१ रोजी ''बिझनेस स्टॅण्डर्ड'' वत्तपत्रात इंग्रजी भाषेमध्ये आणि त्याचे भाषांतर 'नवशक्ती' वृत्तपत्रात (''जाहीरात'') मराठी भाषेतसुध्दा प्रकाशित केली

तथापी, एनसीएलटीच्या वेबासाईटवर अपलोड केलेल्या दिनांक २६ डिसेंबर, २०२१ रोजीच्या आदेशाच्या प्रतीमध्ये अर्जदार कंपनीच्या समभाग धारकांच्या सभेची तारीख १६ डिसेंबर, २०२१ ऐवजी ९ डिसेंबर, २०२१ अशी चुकीने नमृद केली होती.

त्यामुळे सूचना आणि जाहीरात दिनांक २६ ऑक्टोबर, २०२१ रोजीचा आणि एनसीएलटीद्वारे जारी दिनांक ३० नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या शुध्दीपत्र आदेशासह वाचणे आवश्यक आहे, त्यानंतर समभाग धारकांच्या सभेची तारीख **१६ डिसेंबर, २०२१** अशी दुरुस्त करण्यात आली आहे. सूचना आणि जाहिरातीसाठीचे सदर शुध्दीपत्र अर्जदार कंपनीची वेबसाईट <u>www.motilaloswal.com</u> वर सुध्दा उपलब्ध आहे.

मोतीलाल ओसवाल फिनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडकरिता

रामदेव अगरवाल सभेसाठी नियुक्त अध्यक्ष

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, एनटीपीएल डेव्हलोपर्स एलएलपी (पूर्वीचे एनटीपीएल डेव्हलोपर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात (एनटीपीएल डेव्हलोपर्स प्रायव्हेट लिमिटेड जे पूर्वी सीमलेस कॅप्सुल्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात), मर्यादित दायित्व भागीदारी नोंदणीकृत जे मर्यादित दायित्व भागीदारी कायदा. २००८ अंतर्गत व त्यांचे नोंदणीकत कार्यालय पत्ता टाईम्स स्क्वेअर. सीटीएस क्र. ७५८/७५९, मित्तल इंडस्ट्रियल इस्टेटसमोर, मरोळ, अंधेरी (पू), मुंबई ४०० ०५९ व निलकंठ टेक पार्क कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे नीळकंठ टेक पार्क प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) कंपनी मूळरित्या नोंदणीकृत व भारतीय कंपनी कायदा, १९५६ च्या तरतूदी अंतर्गत व त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता टाईम्स स्क्वेअर, अंधेरी कुर्ला रोड, साकीनाका जंक्शनजवळ, मित्तल इस्टेटसमोर, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०५९ (एकत्रितरित्या **मालक** म्हणून संदर्भित) यांनी आमचे अशील यांना सर्व युनिट्स १२ वा मजल्यासह विक्री करण्याचे मान्य केले आहे : १. आयटी हार्यालय १ मोजमापित ४,०९२ चौरस फूट प्रभारयोग्य क्षेत्र (चटई क्षेत्रफळ रेरा−२४०७ चौरस फूट अनुसार), २. आयटी कार्यालय २ मोजमापित ४,३५२ चौरस फूट (रेरा-२,५६० चौरस फूट अनुसार चर्टई क्षेत्रफळ), ३. आयटी कार्यालय ३ मोजमापित ३७५४ चौरस फुट प्रभारयोग्य क्षेत्रफळ (चर्टई क्षेत्रफळ रेरा - २,२०८ चौरस फूट अनुसार) व ४. आयटी कार्यालय ४ मोजमापित ४८०७ चौरस फूट प्रभागयोग्य क्षेत्रफळ (चटई क्षेत्रफळ रेरा-२,८२८ चौरस फूट अनुसार) एकत्रितरित्या मोजमापित १७.००५ चौरस फट प्रभारयोग्य क्षेत्रफळ (चटई क्षेत्रफळ रेरा- १०.००३ चौरस फट अनसार) यांच्यासह चौंदा (१४) कार पार्किंग सी टॉवर मधील बिल्डींग टाईम्स स्क्वेअर बांधकामित सर्व तो भाग व भूखांडावरील जिमन व तळाचा मोजमापित अंदाजे २६,३३२.१० चौरस मीटर वा त्यावरील सीटीएस क्र. ७५८/१ ते ७, ७५९, ७५९/१ ते १२ (संबंधित सर्व्हे क्र. ८१, हिस्सा क्र. १, २, ४ व ६) व आता सीटीएस क्र. ७५८ए, ७५८बी, ७५८सी, ७५९ए ते डी धारक (संबंधित सर्व्हे क्र. ८०, हिस्सा क्र. ४), गाव मरोळ, तालूका अंधेरी (पूर्व), नोंदणीकरण उप जिल्हा व जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगरामधील बृहन्मुंबईच्या मर्यादेतील व सर्व अन्य प्रासंगिक हक्क यांच्यासह सर्व ते अडथळै, दावे, मागण्या व खाटले व उर्वरित व योग्य ताबा यांच्यासह मालमत्ता (यापुढे एकत्रितरित्या सदर जागा म्हणून संदर्भित).

सर्व व्यक्तींना कोणतेही दावे, कोणतेही हक्क, अधिकार, हक्क, हितसंबंध, दावे वा मागण्या काही असल्यास तसेच विक्री, हस्तांतरण, अदलाबदल, वारसा, करार, कंत्राट, गहाण, सुविधाधिकार, भेट. भाडेकरार. वहिवाट. परवाना. धारणाधिकार. हस्तांतरण. प्रभार. न्यास. ताबा. देखाभाल. कौंट्रंबिक व्यवस्था/ सेटलमेंट, खाटले वा कोणतेही अन्य प्रक्रिया वा कोणतेही करार, दस्तावेज, लेखी अहवाल, न्यायालयाचे आदेश वा हुकूम, विधी वा अन्य काही असल्यास त्यांनी सदर जागा वा कोणत्याही भागाच्या संबंधात काही असल्यास याद्वारे अधोहस्ताक्षरितांना सदर तारखोपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कागदोपत्री पुराव्यांसह सदर लेखी स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे अन्यथा सदर दावे, हक, हितसंबंध, इस्टेट वा अधिकार काही असल्यास काही असल्यास दावे अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील व विक्री पूर्ण करण्यात येईल व/वा आमचे अशील हे कोणत्याही व्यक्तींकडून असलेले सदर दावे व आक्षेप यांच्या कोणत्याही संदर्भाविना व्यवहार पूर्ण करतील.

ति. ०९ डिसेंबर, २०२१

मंबई. ८ डिसेंबर. २०२१

आशू गुप्ता भागीदार शारदूल अमरचंद मंगलदास ॲन्ड कं. एक्सप्रेस टॉवर्स, २३वा मजला, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१, महाराष्ट्र, भारत

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर मुंबई खंडपीठ, मुंबई सीए (सीएए) ७०२/एमबी/२०१९ सह संबंधित

सीपी (सीएए) क्र. १६६/एमबी/२०२१ कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणात; आणि

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि अन्य प्रयोज्य तरतुदी आणि वेळोवेळी प्रचलित त्या अंतर्गत स्थापित अधिनियमांच्या प्रकरणात;

आणि १. एमआयए इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि

२. वेलकेप्ट फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि

३. ॲक्मे लिव्हिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ४. टीआरआयएफ गुडगांव हाऊसिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड

.... हस्तांतरक कंपनी टाटा रिॲल्टी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ... हस्तांतरीती कंपनी

च्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या प्रकरणात. एमआयए इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे ई ब्लॉक, वोल्टास, प्रिमायसेस,

टी.बी. कदम मार्ग, चिंचपोकळी, मुंबई- ४०० ०३३ ...पहिली याचिकाकर्ता कंपनी वेलकेप्ट फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड

कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी आणि जिचे नोंदणीकत कार्यालय आहे ई ब्लॉक, वोल्टास, प्रिमायसेस, टी.बी. कदम मार्ग, चिंचपोकळी, मुंबई- ४०० ०३३ ...दुसरी याचिकाकर्ता कंपनी

टाटा रिॲल्टी ॲण्ड इन्फ्रास्टक्चर लिमिटेड कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या व्याख्येमधील एक पब्लिक लिमिटेड कंपनी आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे

ई ब्लॉक, वोल्टास, प्रिमायसेस, टी.बी. कदम मार्ग, चिंचपोकळी,

...तिसरी याचिकाकर्ता कंपनी

सुनावणीची सूचना

सुचना घ्यावी की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि अन्य प्रयोज्य तरतदी अन्वये याचिका हि एमआयए इन्फ्रास्टक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि वेलकेप्ट फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि ॲक्मे लिव्हिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि टीआरआयएफ गुडगांव हाऊसिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेंड सह टाटा रिॲल्टी ऑण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारक आणि धनकोंच्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या मंजरीकरिता याचिकाकर्ता कंपन्यांदारे दि. ६ ऑगस्ट. २०२१ रोजी सादर करण्यात आली, ती २७ ऑक्टोबर, २०२१ रोजी सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मंबई खंडपीठ ('एनसीएलटी') द्वारे दाखल करण्यात आली होती. उपरोल्लेखित याचिका हि २३ डिसेंबर, २०२१ रोजी सन्माननीय एनसीएलटी समोर सुनावणीकरिता निश्चित करण्यात आली

कोणीही व्यक्ती सदर याचिकेच्या बाजुने किंवा विरोध करण्यासाठी इच्छुक असल्यास, याचिकेच्या सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर त्याची/तिची/त्यांची किंवा त्याच्या/तिच्या/त्यांच्या विकलांद्वारे सही केलेली त्यांच्या हेतुची सूचना राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ, पत्ता ४था मजला, एमटीएनएल बिल्डिंग, जी. डी. सोमानी मार्ग, जी.डी. सोमानी इंटरनॅशनल शाळेजवळ, कफ परेड, मुंबई-४०० ००५ **आणि** त्याचा इमेल आयडी : <u>ncltmum001@gmail.com</u> येथे पाठविणे आवश्यक आहे. सदर प्रस्तुतीची प्रत अनुक्रमे संबंधित याचिकाकर्ता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात आणि कंपनीच्या ईमेल आयडी : trilsec@tatarealty.in वर **आणि** विकलांच्या ईमेल आयडी : raheja.shankar@gmail.com वर पाठवावी. जेथे कोणाही व्यक्तीला उपरोक्त याचिकेला विरोध करायचा आहे, याचिकेच्या विरोधाची पार्श्वभूमी किंवा त्या वतीने शपथपत्राची प्रत अशा सूचनेसह सादर करावी. याचिकेच्या सनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर याचिकेची प्रत कंपनीच्या इमेल आयडी : trilsec@tatarealty.in वर आणि विकलाच्या इमेल आयडी raheja.shankar@gmail.com वर चौकशी पाठवून विनामुल्य प्राप्त करता येईल.

दिनांक सदर ९ डिसेंबर, २०२१ शंकरलाल रहेजा पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या याचिकाकर्ता कंपनीचे वकील

शेकापचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रेंवर प्राणघातक हल्ला

वार्ताहर/उरण

पनवेल तालुक्यातील न्हावे गावात शेकाप चे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रें यांच्यावर काल रात्री ८ वाजण्याच्या आसपास प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यातून ते बालंबाल बचावले असून त्यांच्यावर उलवे नोड येथील मिलेनियम हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.

जखमी जितेंद्र म्हात्रे यांची रुग्णालयात पत्रकारांनी भेट घेतल्यावर त्यांनी माझ्यावर अशा प्रकारे प्राणघातक हल्ला होणार हे पोलिसांना माहिती असूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, असे धक्कादायक आरोप केले आहेत. न्हावे गावात गुंडाराज सुरु असल्याचा आरोप करीत त्यांनी हल्ला पूर्वेनियोजित असल्याचे सांगितले. या प्रकरणाची नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी चौकशी करावी अशी मागणी जितेंद्र म्हात्रे यांनी केली आहे.

हल्ला करण्यापूर्वी जितेंद्र म्हात्रे यांच्या गाडीची

तोडफोड करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.परंत् तो वार म्हात्रे यांनी हाताने अडविल्याने त्यांचा जीव वाचला. जितेंद्र म्हात्रे यांनी हल्ला करणार्यांचा नावानिशी उल्लेख केला. हल्लेखोरांचे नाव घेऊन जितेंद्र म्हात्रे यांनी संपूर्ण घटनाक्रम पत्रकारांसमोर ठेवला. हा हल्ला विक्रांत जयवंत भोईर, राकेश पाटील, गौतम गायकवाड आणि आणखी दोघे- तिघे असल्याचे जितेंद्र म्हात्रे यांनी

या हल्ल्याची बातमी समजताच आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे आदींनी जितेंद्र म्हात्रे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

मागणी सूचना तारीख आणि

कब्जाची

Piramal

कर्जदार/हमीदाराचे नाव

पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (पूर्वी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन अशी ज्ञात)

क्षेत्रीय कार्यालय : २ रा आणि ३ रा मजला, रुस्तमजी आर्केड, रुस्तमजी एकर्स, दिहसर पश्चिम, महाराष्ट्र – ४०००६८. नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र. ६०१, ६ वा मजला, पिरामल अमिती बिल्डिंग, पिरामल अगस्त्या कॉर्पोरेट पार्क, कमानी जंक्शन, फायर स्टेशन समोर, एलबीएस मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई- ४०००७०

परिशिष्ट IV कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स (पीसीएचएफएल) पूर्वी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉपेरिशन लिमिटेड अशी ज्ञात चे प्राधिकृ अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२ हवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६ दिवसात सूचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी येथील खालील नमूद कर्जदार/हमीदार यांना कंपनीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी मागणी सूचना जारी केली होती. कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे, म्हणुन कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टच्या कलम ३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर येथील खालील वर्णिलेल्य मिळकतीचा कब्जा घेतला आहे. कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही ववहार हा येथील खालील नमुद रक्कम आणि त्यावरील व्याजासाठी पीसीएचएफएलच्या प्रभाराच्या अधीन राहील

तारण मत्तेचे वर्णन

(स्थावर मिळकत)

Section Sect	१	(कर्ज कोड क्र. ००००६५५८)/कल्याण शाखा), आशीष मनोहर झुंजरराव (कर्जदार) अर्पिता आशीष झुंझरराव (सह-	मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॉट क्र. ७०३, ७वा मजला, विंग क्र. ए३, पटेल कॉलोसस, भिवंडी मुखाड रोड, बिलां कॉलेज समोर, चिकणघर, कल्याण पश्चिम, ठाणे-	२३.०४.२०१८ रु. ४६९९६५६/- रुपये सेहेचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे छप्पन्न मात्र	08.83
Semant, Price distribution registered Semant		(कर्ज कोड क्र. ००००८३०५)/नवी मुंबई शाखा), धरमराज बी गोंड (कर्जदार) सरोज धरमराज गोंड (सह-कर्जदार)	मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॉट क्र. ५०४, ५वा मजला, साई मानस, चिंचवली शेकीन लोजी लीना रेसिडेन्सीजवळ, लोजी खोपोली, रायगड-४१०२०३	रुपये सव्वीस लाख एकोणचाळीस हजार पाचशे अडतीस मात्र	
Section Sect	w	शाखा), दीपक रविकांत कपूर (कर्जदार)	मजला, ही-कॉन एन्क्लेव्ह, १४वा रोड, सिटी बॉक्स आणि डॉमिनोज पिझ्झा जवळ, प्लॉट क्र.७०१, खार पश्चिम, मुंबई,	रुपये तीन कोटी अडतीस लाख चार	03.83
mmon, regres or mercent (referr) server, in filter (regresses, regresse	8	शाखा), योगेश लक्ष्मण भोसळे (कर्जदार)	मजला, डी विंग, श्रुतिका कॉम्प्लेक्स, उषाकिरण रेसिडेन्सी जवळ, खरवई, बदलापूर, ठाणे-४२१ ५०३	रुपये तेवीस लाख अङ्घाऐंशी हजार	०४.१२
보호는, 기를 보고 보고 보고 보는	ų	शाखा), राहुल एस गायकवाड (कर्जदार)	मजला, बी विंग, हिलवूड- फेज- १, हॉल बुद्रुक, खोपोली,	रुपये अकरा लाख सत्तर हजार नऊशे	٥३.१२
wash, ya giwa anki (widey) but ya wide (wide	EC.	शाख), अरुण महादेव भोईर (कर्जदार)	मजला, साई अक्षता सीएचएस, झिपरू सदन इमारतीजवळ, डॉन बॉस्को शाळेजवळ, गुप्ते रोड, डोंबिवली पश्चिम, ठाणे-	रुपये बावीस लाख बावीस हजार	٥२.१२
	O	शाखा), प्रभु शंकर सरोडे (कर्जदार) रेखा	मजला, ए विंग, विश्वजीत मनोर, कात्रप शाळेजवळ, पनवेल	रुपये बारा लाख सत्याऐंशी हजार	०४.१२
	۷	(कर्ज कोड क्र. ०००००५४)/कर्जत शाखा), प्रसाद गजानन पाटील (कर्जदार)	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॉट क्र. २०२, २रा मजला, ए विंग, कस्तुरी आर्केड, कर्जत, कर्जत, रायगड- ४१०२०१	रुपये पंधरा लाख सेहेचाळीस हजार	07.87
### 1997 (1997 년 1	9	शाखा), हेमंत एन ठाकुर (कर्जदार) विद्या एच ठाकुर (सह-कर्जदार)	मजला, बालाजी आश्रय, अंबुजा सिमेंट कारखाना जवळ, मोहागाव, तारघर, तारघर, पनवेल, रायगड, रायगड-४१०२०६	रुपये सोळा लाख पस्तीस हजार चारशे एकोणीस मात्र	
चारण), एक्सप्रसे बहुत के कि एक्स के कि प्रकार का कर के कि प्रकार का कि कि प्रकार का कि कि प्रकार का कि कि प्रकार के कि प्रकार का कि प्रकार के कि प्रकार		शाखा), दादासाहेब बाबुराव बैळे (कर्जदार) अर्चना दादासाहेब बैळे (सह-कर्जदार)	मजला, इमारत क्र. ३, रुगी तुळशी संकल्प, श्री मोहमाया मंदिरासमोर, स्टेशन रोड वांगणी पूर्व ठाणे महाराष्ट्र - ४२१५०५	रुपये पाच लाख तेरा हजार एकशे तीस मात्र	
আন্তঃ (প্রকাশ বাহ আইবার্যা (আন্তর্ভান) বিশ্বনার বিশ	११	शाखा), दादासाहेब बाबुराव बैळे (कर्जदार)	मजला, इमारत क्र. ३, रुगी तुळशी संकल्प, श्री महामाया	रुपये तीन लाख बावीस हजार सातशे	०४.१२
साथा, प्रकृत कर्म हें हुं (कर्म कर्म हें) स्वता, किए प्रकृत कर्म साथा, प्रकृत कर कार क्षेत्र कर ता कर्म कर कार क्षेत्र कर कार क्षेत्र कर कार केंग्न कर कार क्षेत्र कर कार क्षेत्र कर कार केंग्न कर कार क्षेत्र कर कार केंग्न कर कार कार कार कार कार कार कार कार कार	१२	शाखा), दत्तात्रय एच नाईकवाडी (कर्जदार)	मजला, इमारत क्र. २, श्रीकृष्ण रेसिडेन्सी, ए विंग, कॅन्सर हॉस्पिटलजवळ, वालीवली, बदलापूर पश्चिम ठाणे महाराष्ट्र -	रुपये चार लाख त्र्याऐंशी हजार नऊशे	०३.१२
আৰু চ্যান্তাৰ কৰা যুন্না (কৰিব)	१३	शाखा), राहुल मिश्रीचंद दुबे (कर्जदार)	मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. १०२, १ला मजला, विंग ए, श्रद्धा सबुरी सीएचएस, रितू वर्ल्ड समोर, बॅरेज	रुपये नऊ लाख दोन हजार तीनशे	07.87
ত্বা কৰিব ক্লা ১৯০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০	१४	(कर्ज कोड क्र. ०००१११५७)/वसई शाखा), मुत्रालाल बाढू गुपा (कर्जदार)	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला, विंग बी, साई दृष्टी अपार्ट., यू एस इंग्लिश स्कूल ओस्तवाल नगरी	रुपये तेरा लाख चौतीस हजार पांचशे	०४.१२
	१५	(कर्ज कोड क्र. ००००१८५२)/वसई पूर्व शाखा), प्रमोद बाळाजी जाधव (कर्जदार)	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, सी विंग, चंद्रेश प्लाझा सीएचएसएल, संयुक्ता नगर,	२१.०१.२०२० रु. १०३१२१७/ – रुपये दहा लाख एकतीस हजार दोनशे	०६.१२
10 कर्ष को का का कर कर 1900) जी हो की जाति हो जाति के का	१६	(कर्ज कोड क्र. ०००४१५६०)/ दिहसर शाखा), संतोष आमोद गंगा प्रसाद (कर्जदार) शैल देवी आमोद प्रसाद (सह–	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. २०४, २रा मजला, ए विंग, साई शक्ती सीएचएसएल, हरी शंकर जोशी मार्ग, दहिसर स्टेशन, स्कायबॉक जवळ, दहिसर पूर्व, मुंबई उपनगर-	२१.०१.२०२० रु. ३३०३१४५/- रुपये तेहतीस लाख तीन हजार एकशे	03.82
हिंदि स्व क्षेत्र क. २०००२ १६९१ / जाडा माजा प्राप्त क्षित्र का स्व क्षा स्व क्षा स्व क्षा स्व क्ष स	१७	(कर्ज कोड क्र. ००००९२४०)/ नवी मुंबई शाखा), मेनगा वेल (कर्जदार)	मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ७-२बी, तळ मजला अय्यापा सीएचएसएल, सर्व्हे क्र. ५९/२ बी १, राहुल	रुपये तेहतीस लाख ब्याण्णव हजार	०६.१२
মান কৰিব ক্লান্ত মন্ত্ৰত ১০০০ (১৯) (সভযালা স্থান সিন্ধান কৰিব ক্লান স্থান মন্ত্ৰত কলিব কলিব কলিব কলিব কলিব কলিব কলিব কলিব	१८	(कर्ज कोड क्र. ०००००३५९)/वाडा शाखा), राजेश पाल (कर्जदार)	मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, ए विंग, जन विकास नगर, राणीशिगाव रोड, नॅशनल हायस्कूलजबळ, काटकर, बोईसर, पालघर, ठाणे महाराष्ट्र -	१६.०६.२०२० रु. १०८१४२७/- रुपये दहा लाख एक्याऐंशी हजार	०४.१२
क्रिकेश के क्र. २००००० १३) [संपा सुं विकालीय सर्व मारा आणि विमान - कर्ट क. १२ क्र. १३ मारा प्रकार (सह-कर्जरा) क्रिकेश अत्रवंत (सह-कर्जरा) क्रिकेश आवाद (सह-कर्जरा) क्रिकेश आवाद (सह-कर्जरा) क्रिकेश आवाद (सह-कर्जरा) क्र. १८ क्रिकेश आवाद (सह-कर्जरा) क्रिकेश कर	१९	शाखा), कुंदन मधुकर गवळी (कर्जदार)	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॉट क्र. ३०४, ३रा मजला, इमारत क्र. बी/२ रिव्हर पार्क, महाव पार्क समोर, रमेशवाडी, श्री राधाकृष्ण आणि एएसएस साईट, बदलापूर ठाणे	रुपये दोन लाख पासष्ट हजार चारशे	03.82
क्रि. क्री. क्री. क्र. ०००००१८०) / ज्ञांची ती ज्ञांचा, निर्माण व्यक्त कर कर्माण क्रि. ज्ञांचा कर क्री. क्	२०	शाखा), मयुर लथिया (कर्जदार)	मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॉट क्र. ३०२, ३रा मजला, इमारत बी-२, ओरिएंट अपार्टमेंट, गोवेली नाका जवळ, दाजिबा हॉटेल गाव बापसई, मुखाड रोड कल्याण,	रुपये चौदा लाख सात हजार नऊशे	03.83
24 (कर्च क्रोड क्र. ००००३११९) अंबचे केंग्रेट अक्राया अक्	२१	शाखा), निलेश रामचंद्र नारकर (कर्जदार)	मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, गोपाळ कृष्ण इमारत क्र. १, स्वामी समर्थ मंदिर जवळ,	रुपये सहा लाख सदतीस हजार	o8.83
च्ये (कर्ज कोड क. ०००००१९) /अंबतायक मालामचेले सर्व भाग आणि विभाग- फर्टट क. ३०८, ३२० (०.९.०१.२०२० ह. १८८५/६/- ०.९.११ माला, पावची पोकडे (सक-कंदार) २४ (कर्ज कोड क. ०००११८/४४) / वार्च मालामचेल सर्व भाग आणि विभाग- फर्टट क. १०८, १०० व.१९१९ ह. १८८५/६१३/- ५०० १८८५४) / मुंबई मुंदे मालाम मालामचेल सर्व भाग आणि विभाग- फर्टट क. १०८, १०० व.१९१९ ह. १८८५/६१३/- ५०० १८८५४) / मुंबई मुंदे मालाम मालामचेल सर्व भाग आणि विभाग- फर्टट क. १०८, १०० व.१९१० व	22	(कर्ज कोड क्र. ०००३२१०१)/ मुंबई मेट्रो शाखा), दिलीपकुमार शामराव यादव (कर्जदार) शोभना दिलीपकुमार यादव	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॉट क्र. ४०७, ४वा मजला, बी विंग, संगीत सीएचएसएल, गगन विहार कॉम्प्लेक्स, आचोळे रोड, नेमिनाथ हॉस्पिटल नालासोपारा पूर्व, ठाणे	१९.०८.२०२० रु. १५८१८८२/- रुपये पंधरा लाख एक्याऐंशी हजार	०६.१२
स्वतं कोड क. ०००१२(२४) / मुंबर् में) शाका), ऐर्नेश पर कोबळे (कर्जटार) रूपाली टिरेश कोबळे (कर्जटार) रूपाली टिरेश कोबळे (कर्जटार) रूपाला ट्रेश कोबळे कर ००००१८/००१ / रूपाले सेंग प्राचा), करियो के रूपाले (कर्जटार) रूपाला करेग के ट्रेपा (कर्जटार) रूपाला करेग के ट्रपा (कर्जटार) रूपाला कर्जटा (कर्जटार) रूपाला कर्जटा (कर्जटार) रूपाला कर्जटा (कर्जटा) रूपाला क	२३	(कर्ज कोड क्र. ०००००९९)/अंबरनाथ शाख), रावजी रामजी रोकडे (कर्जदार)	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, साई मंदिर, हेंद्रेपाडा, ओम राधे कृष्ण अपार्टमेंट,	रुपये एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे	07.87
स्व कोड क. ०००१८०४) मुंबई मेट्टो शाखा), तरिक तिकांत कपूर (कर्नवर) ति मुनीलाल कपूर (कर्नवर) त्राखा) नेपल सेवेल्टवर मोसेस (कर्नवर) त्राखा) नेपल सेवेल्टवर मोसेस (कर्नवर) मालमनेवे मर्व माग आणि विभाग पल्टे क्र. ४०१, ४वा मुनील कपूर (कर्नवर) मुनील क्र. ०००००४००१) त्राखा), क्र. त्रालोल प्रावचे मनेविंग सेव माग आणि विभाग पल्टे क्र. ४०१, ४वा मुनील कपूर (कर्नवर)) त्राखा), क्र. त्रालोल प्रावचे मानेविंग सेव माग आणि विभाग पल्टे क्र. ४०१, ४वा मुनील कपूर प्रावचे मानेविंग सेव माग आणि विभाग पल्टे क्र. ४०१, ४वा मुनील कपूर प्रावचे मानेविंग सेव माग आणि विभाग पल्टे क्र. ४०१, ४वा मुनील कपूर प्रावचे मानेविंग सेव माग आणि विभाग पल्टे क्र. ४०१, ४वा मुनील कुराय मानेविंग मानेविंग सेव माग आणि विभाग पल्टे क्र. ४०१, ४वा मुनील कुराय मानेविंग सेवाल मानेविंग सेवाल मानेविंग सेवाल मानेविंग मानेविंग सेवाल	28	(कर्ज कोड क्र. ०००१२२४४)/वसई शाखा), दिनेश एन कांबळे (कर्जदार)	मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. १५, ररा मजला, आडेश्वर सीएचएसएल, आचोळे रोड द्वारका हॉटेल लेनसमोर, आचोळे, नालासोपारा पूर्व, पालघर, ठाणे-	२७.०३.२०१९ रु. १४५६१३३/- रुपये चौदा लाख छप्पन्न हजार एकशे	०६.१२
श्रावा], करणेया के ट्रेपण्ण (कर्जदार) मालमतेचे सर्व भाग आणि विभाग- पर्लट क्र. १०, १ रहा स्वाची, करणेया के ट्रेपण्ण (कर्जदार) प्रावदान, तीर्या अपार्टमेंट अवपूर्णा इंस्टर फेव इंद्रलीक फेव रहा करणे हुंचिया हुंचिय	२५	शाखा), दीपक रविकांत कपूर (कर्जदार)	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॉट क्र. ७०१, ७वा मजला, ही-एनक्लेव्ह १४वा रोड, डोमिनोज पिइझाजवळ, प्लॉट क्र.७०१, खार पश्चिम, मुंबई मुंबई उपनगर महाराष्ट्र :-	रुपये एक कोटी सत्तावीस लाख	03.83
(कर्ज कोड क्र. ०००३५९०६)/ मुंबई मेट्टी मालमतेचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॉट क्र. ५०१, ४था मजला, बी बिंग, हॉली क्रॉस टॉबर सीएचएमएल, एसबीआय वंक समोर, होली क्रॉस टॉबर सिएचरम मुंबई उपनगर महराएट, इंट इंड	२६	शाखा), कल्पेश के टेंभुर्णे (कर्जदार)	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. १०२, १ला मजला, तीर्था अपार्टमेंट अन्नपूर्णा इस्टेट फेज।, इंद्रलोक फेज-	रुपये बासष्ट लाख चार हजार पाचशे	03.83
श्री (कर्ज कोड क्र. ००००८३०३)/उगणे आखा), स्ट्रस ल्वांबल प्रायवहेंट लिमिटेड (कर्जदार) चंक्रता भागवान पांडेय (सर्क कर्जदार) मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. १०८, ३४ श्री सहा मात्र चारा सहाराष्ट्र कर्जदार) १०००६८० वर्ण प्रायवान पांडेय (सर्क कर्जदार) सिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. १०८, ३४ १९०६५, २०२१ ह. १३४६९४७/- क्ष्मेये पास्त सहाराम वारायों सहा मात्र चारा सहाराम वारायों सहा मात्र चळळ, काष्ट्र बाजाओं मात्री जुनी पनवेल, नवी मुंबई रायण्य महाराष्ट्र :- ४०००६८ वर्ण प्रयाव बाबासाहेब घोलाय (कर्जदार) प्रयांत बाबासाहेब घोलाय (कर्जदार) प्रयांत बाबासाहेब घोलाय (कर्जदार) प्रयांत बाबासाहेब घोलाय (सर्क कर्जदार) सळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ४०९, ४था मत्रला, विज्ञ कर्जदार (कर्जवार) मत्राया आखा), जानंद वृक्षाय के पांचेल (सह-कर्जदार) सळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ४०९, ४था मत्रला, विज्ञ कर्जदार (मळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ४०९, ४था मत्रला, विज्ञ कर्जदार) सळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ४०९, ४था मत्रला, विज्ञ कर्जदार (मळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ४०९, ४था मत्रला, विज्ञ कर्जदार) सळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ४०९, ४था मत्रला, विज्ञ कर्जदार (मळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ४०९, ४था मत्रला, विज्ञ कर्जदार) सळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ४०९, ४था मत्रला, विज्ञ कर्जदार (मळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ४०९, ४था मत्रला चारायों वारायों वार	२७	(कर्ज कोड क्र. ०००३५९०६)/ मुंबई मेट्रो शाखा), नोएल सेबॅस्टियन मोरेस	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, बी विंग, हॉली क्रॉस टॉवर सीएचएसएल, एसबीआय बैंक समोर, होली क्रॉस रोड दहिसर पश्चिम मुंबई उपनगर	२९.०४.२०२१ रु. ७१०५४६१/- रुपये एकहत्तर लाख पाच हजार	03.83
१९ (कर्ज कोड क्र. ००००५४०४)/ नवी मुंबई माख्या), मनोहर्सिंग गोर्धनर्सिंग राजपुरोहित (कर्जदार) पार्वती मनोहरसिंग राजपुरोहित (सह-कर्जदार) १९.०५,२०११ र. १३४६९४७/- अचे तेरा लाख सेहेचाळीस हजार नजले कोड क्र. ००००२५४०)/वाशी मजला, सी विंग, शुभ लाभ माकेंट, जोशी आळी, विट्ठल मंदिर जबळ, कापड बाजारजोशी गाढ़ी जुनी पनवेल, नवी मुंबई रायगड महराष्ट्र :- ४२०२०६ मजला, ए विंग वास्तुविहार अपार्टमेंट, कोळखे गाव, पेठगाव केल्कम हटिल पनवेलच्या मागे, नवी मुंबई रायगड महराष्ट्र :- ४१००५, २०११ र. १७७,०५,२०११ र. १७७,०५,२०११ र. १७७,०५,२०११ र. १७७,०५,२०११ र. १७७,०५,२०११ र. १७७,०५,२०११ र. १७०,०५,२०११ र. १००,०५,२०११ र. १००,०५११ र. १०००,०५११ र. १००,०५११ र. १०००,०५११ र. १०००,०५११४ र. १०००,०५१४ ४००,०५१४ ४००,०५१४ ४००,०५१४ ४००,०५१४ ४००,०५१४ ४००,०५१४ ४००,०५१४ ४००,०५१४ ४००,०५१४ ४००,०५१	२८	शाखा), रूट्स ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार) चंद्रकांत भगवान पांडेय (सह-	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, बी विंग आरव्हीएम कॉटेज, रणछोड रोड, रणछोड दास मुन्सिपल स्कूल जवळ, दहिसर पश्चिम मुंबई उपनगर महाराष्ट्र	रुपये पासष्ट लाख तेहतीस हजार	03.82
किर्ज कोड क्र. ००००१७४०)/वाशी शाखा), रमेश बाबासाहेब घोलप (कर्जदार) प्रशांत बाबासाहेब घोलप (कर्जदार) प्रशांत बाबासाहेब घोलप (सह-कर्जदार) मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ४०१, ४था भंजलम हॅटिल पनवेलच्या मागे, नवी मुंबई रायगड महाराष्ट्र:- ४१०२६ १८०५४३२/- ४५२०६ १८०५४३२/ अवता वास्ताहेब घोलप (सह-कर्जदार) मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ००३, २रा मजला, विवाद दोस् कर्णतार) विभाव प्रत्ये तात्र स्वात्र प्रशांत वाबासाहेब घोलप (सह-कर्जदार) मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ००३, २रा मजला, विवाद दोस् कोळी (कर्जदार) विवाद दोस् कोळी (कर्जदार) विवाद दोस् कोळी (सह-कर्जदार) मजला, विवाद दोस् कोळी (सह-कर्जदार) प्रत्ये अवताथ (सह-कर्जदार) प्रत्ये अवताथ (सह-कर्जदार) प्रत्ये अवताथ (सह-कर्जदार) प्रत्ये काळा वाला वाला हजार प्रवाद वोला नियान प्रत्ये अवताथ (सह-कर्जदार) प्रत्ये अवताथ (सह-कर्जदार) प्रत्ये काळा वाला वाला हजार एकरे अञ्चाहतर मात्र ४०१२०३ प्रत्ये वाला वाला वाला हजार एकरे अञ्चाहतर मात्र भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. १५, वैभव हिल्स, गोकुळ्याम बेलावलीच्या मागे, वत्रलापूर पश्चिम ठाणे महाराष्ट्र:- ४२१५०१ प्रत्ये आठ लाख वाला हजार एकरे अञ्चाहतर एकरे अञ्चाहतर एकरे विज्ञे काळा वाला विल्वा मात्र व्याप्य पश्चिम ठाणे महाराष्ट्र:- ४२१५०१ प्रत्ये मात्र व्याप्य मात्र विल्वा मात्र मात्र विल्वा मात्र विल्वा मात्र विल्वा मात्र विल्वा मात्र	२९	(कर्ज कोड क्र. ००००५४०४)/ नवी मुंबई शाखा), मनोहरसिंग गोर्धनसिंग राजपुरोहित (कर्जदार) पार्वती मनोहरसिंग राजपुरोहित	मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. १०८, ३रा मजला, सी विंग, शुभ लाभ मार्केट, जोशी आळी, विट्ठल मंदिर जवळ, कापड बाजारजोशी गळी जुनी पनवेल, नवी मुंबई रायगड	रुपये तेरा लाख सेहेचाळीस हजार	०६.१२
कर्जदार) ११०२०६ ११०२०६ ११०२०६ ११००५,२०२१ ह. ८४९४३२/- ११८०५,२०२१ ह. ८४०५,२०२१ ह. ८४०५,२२२१ ह. ८४०५,४२४ ह. ८४०५,४२४ ह. ८४०५,४२४ ह. ८४०५,४२४ ह. ८४०५,४२४ ह. ८४०५,४२४ ह. ८४०४,४२४ ह. ८४०४,४२४ ह. ८४०४,४२४ ह. ८४०४,४२४ ह. ८४०४,४२४ ह. ८४४४,४२४ ह. ८४०४,४२४ ह. ८४०४,४४ ह. ८४४४,४४ ह. ८४४४ ह. ८४४४,४४ ह. ८४४४४ ह. ८४४४ ह. ८४४४ ह. ८४४४४ ह. ८४४४ ह. ८४४४ ह. ८४४४ ह. ८४४४ ह. ८४४४४ ह. ८४४४ ह. ८४४४ ह. ८४४४ ह. ८४४४४ ह. ८४४४४ ह. ८४४४ ह. ८४४४४ ह. ८४४४ ह. ८४४४ ह. ८४४४ ह. ८४४४४ ह. ८४४४ ह. ८४४४ ह. ८४४४ ह. ८४४४४ ह. ८४४४ ह. ८४४४ ह. ८४४४४ ह. ८४४४ ह. ८४४४ ह. ८४४४ ह. ८४४४ ह.	₹0	(कर्ज कोड क्र. ००००२७४०)/वाशी शाखा), रमेश बाबासाहेब घोलप	मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, ए विंग वास्तुविहार अपार्टमेंट, कोळखे गाव, पेठगाव	रुपये सतरा लाख त्रेपन्न हजार सतरा	०६.१२
श्रिक्तं कोड क्र. ००००४५४३)/विरार शाखा), ज्योती विजय कोळी (कर्जदार) मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ४०४, ४था मजला, बी विंग, धर्म रेसिडेन्सी सीएचएसएल, आचोळे गाव, आंडेडकर नगर मागे, नालासोपारा पूर्व ठाणे महाराष्ट्रा- ४०१२०३ मजला, बी विंग, धर्म रेसिडेन्सी सीएचएसएल, आचोळे गाव, अंडेडकर नगर मागे, नालासोपारा पूर्व ठाणे महाराष्ट्रा- ४०१२०३ मळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ७ सी, २२.०५.२०२१ क. ८७६१०२/- ४०१३ आह्वाहत्तर हजार एकशे अङ्ग्राहत्तर हजार परिक कर्जदार) क्रिकं कोड क्र. ०००१४०३२)/वसई शाखा), सुरेश कुमार पांडेय (क्रजंदार) मळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ४०६, ४था मजला, बी विंग, राज पॅलेस अपार्टमेंट सीएचएसएल, जोशी प्राहत्तर हजार एकशे अञ्ज्ञ	38	कर्जदार) (कर्ज कोड क्र. ०००००६६४)/घोडबंदर शाखा), आनंद कुमार जे पॉवेल (कर्जदार)	४१०२०६ मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र०३, २रा मजला, विंग बी, सफाल्या एक्स्टेंशन, सानेवाडी, कुलगाव,	रुपये आठ लाख एकोणपन्नास हजार	03.83
चिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ७ सी, १२.०५.२०२१ ह. ८७६१०२/- १०.११२ सिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ७ सी, १४.०५.२०२१ ह. ८७६१०२/- १०.११२ सिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ००३, १३ वैभव हिल्स, गोकुळधाम बेलावलिच्या मागे, बदलापूर पश्चिम ठाणे महाराष्ट्र:- ४२१ ५०४ सि, १३ विभव हिल्स, गोकुळधाम बेलावलिच्या मागे, बदलापूर पश्चिम ठाणे महाराष्ट्र:- ४२१ ५०४ सि, १३ विभव हिल्स, गोकुळधाम बेलावलिच्या मागे, बदलापूर पश्चिम ठाणे महाराष्ट्र:- ४२१ ५०४ सि, १३ विभव हिल्स, गोकुळधाम बेलावलिच्या मागे, बदलापूर पश्चिम ठाणे महाराष्ट्र:- ४२१ ५०४ सि, १३ विभव हिल्स, गोकुळधाम बेलावलिच्या मागे, बदलापूर पश्चिम ठाणे महाराष्ट्र:- ४२१ ५०४ सि, १३ विभव हिल्स, गोकुळधाम बेलावलिच्या मागे, बदलापूर पश्चिम ठाणे महाराष्ट्र:- ४२१ ५०४ से सोळा लाख एक हजार चारशे तेष मजला, बिल्डिंग, पनवेलकर ट्विन टॉबर्स, बी केबिन रोड, मोरिवली, अंबरनाथ पूर्व ठाणे महाराष्ट्र:- ४२१ से माज लाख एक हजार चारशे तेष माज आणि विभाग- फ्लॅट क्र. ४०६, ४था मजला, बी विंग, राज पॅलेस अपार्टमेंट सीएचएसएल, जोशी पार्क आस्तवाल नगरी, मोरे सालासोपार पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०९ स्व	32	(कर्ज कोड क्र. ००००४५४३)/विरार शाखा), ज्योती विजय कोळी (कर्जदार)	मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ४०४, ४था मजला, बी विंग, धर्म रेसिडेन्सी सीएचएसएल, आचोळे गाव, आंबेडकर नगर मागे, नालासोपारा पूर्व ठाणे महाराष्ट्रा-	२२.०५.२०२१ रु. ११५२१७८/- रुपये अकरा लाख बावन्न हजार	०६.१२
अप्रकार क्रि. २००२१४४८५) / मुंबई मेट्रो मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ००३, तळ ०७.०५.२०२१ रु. १६०१४५३/- ४५.१२ सजला, विल्डिंग क्र. २, फ्लोरा विल्डिंग, पनवेलकर द्विन र्व्य सोळा लाख एक हजार चारशे प्रेजन्तरा) - ४२१५०१ - ४२१५०१ - ४२१५०१ - ४२१५०१ - ४२१५०१ - ४१९५०१ - ४५१४८/- ४५०५, ४५४ - ४५०५, ४५४ - ४५०५, ४५४ - ४५०५, ४५४ - ४५०५, ४५४ - ४५०५, ४५४ - ४५०५, ४५४ - ४५०५, ४५४ - ४५०५, ४५०५ - ४५०५, ४५०५ - ४५०५, ४५०५ - ४५०५, ४५०५ - ४५०५, ४५०५ - ४५०५, ४५०५ - ४५०५, ४५०५ - ४५०५, ४५०५ - ४५०५, ४५०५ - ४५०५, ४५०५ - ४५०५, ४५०५ - ४५०५, ४५०५ - ४५०५, ४५०५ - ४५०५	33	शाख), निला लक्ष्मण जाधव (कर्जदार)	मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ७ सी, ७ वा मजला, बी विंग, बिल्डींग क्र. १, वैभव हिल्स, गोकुळधाम बेलावलीच्या मागे, बदलापूर पश्चिम ठाणे	रुपये आठ लाख शहात्तर हजार एकशे	03.83
कर्जदार) :- ४२१५०१ (कर्ज कोड क्र. ०००१४०३२)/वसई शाखा), सुरेश कुमार पांडेय (कर्जदार) सविता सुरेश पांडेय (कर्जदार) (कर्ज कोड क्र. ०००१४०३२)/वसई शाखा), सुरेश कुमार पांडेय (कर्जदार) (कर्ज कोड क्र. ०००१४०१)/ कल्याण शाखा), कार्तिक मणी (कर्जदार) मळलतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ४०६, ४था मजला, बी विंग, राज पॅलेस अपार्टमेंट सीएचएसएल, जोशी प्रति आणि यु एस स्कृ जबळ, ओस्तवाल नगरी, मोरे नालासोपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०९ विकर्ज कोड क्र. ००००९१११)/ कल्याण शाखा), कार्तिक मणी (कर्जदार) मळलतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ५०५, ७वा भजला, ई विंग, गोल्डन व्हॅली, बारवी डॅम रोड, सोनवलीगाव, रुपये सतरा लाख पंच्याहतर हजार	38	शाखा), विशाल पंढरीनाथ कुडाल	मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ००३, तळ मजला, बिल्डिंग क्र. २, फ्लोरा बिल्डिंग, पनवेलकर ट्विन	रुपये सोळा लाख एक हजार चारशे	o8.83
चालासोपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र –४०१२०९ चालासेपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र –४०१२०९ चालासेपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र –४०१२०९ चालाभेपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र –४०१२०९ चालाभेपारा प्राख्या, कार्तिक मणी (कर्जदार) मजला, ई विंग, गोल्डन व्हॅली, बारवी डॅम रोड, सोनवलीगाव, रुपये सतरा लाख पंच्याहतर हजार		1	:- ४२१५०१		०४.१२
the state of the s	३५	शाखा), सुरेश कुमार पांडेय (कर्जदार)	मजला, बी विंग, राज पॅलेस अपार्टमेंट सीएचएसएल, जोशी पार्क आणि यु एस स्कू जवळ, ओस्तवाल नगरी, मोरे		